

आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला 'अर्थ' देणारी सुवर्ण महोत्सवी बँक....

वारणा बँक



५७

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

व समासद प्रजिक्षण  
पुस्तिका



स्वातंत्र्याचा  
अमृत महोत्सव



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

प्रधान कार्यालय : वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर. फोन : ०२३२८-२२४२८६/८७

Visit : [www.waranabank.com](http://www.waranabank.com)

# श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

## PERFORMANCE HIGHLIGHTS

(आकडे रुपये लाखात)

तपशील	२०२०-२१	२०२१-२२
वसुल भाग भांडवल	३५४५.९८	३५८८.६९
राखीव निधी	७६६५.४६	७७८८.२९
स्वनिधी	११२११.४४	११३७६.९८
खेळते भांडवल	१०६७२५.७	११२२७१.१५
भांडवल पर्याप्तता प्रमाण	१२.६१%	१२.३४%
ठेवी	९३८५४.८५	९८९१२.३६
कर्जे	५९८८७.५६	६२८०५.२९
गुंतवणूक	३४८०५.८७	३७१०४.९८
एकूण प्राप्ती	९६८९.९३	९४३८.२९
एकूण खर्च	९२१४.५६	८९६२.१५
निव्वळ नफा	४७५.३७	४७६.१४
निव्वळ एनपीए प्रमाण	४.९५%	४.०६%
प्रति कर्मचारी व्यवसाय	४५०.८६	४७०.११
प्रति कर्मचारी नफा	१.३९	१.३८
ऑडिट वर्ग	'अ'	'अ'

आमचे श्रध्दास्थान



संस्थापक  
वारणा विकासाचे जनक  
सहकारमहर्षि स्व. तात्यासाहेब कोरे



महाराष्ट्राचे सुराज्य स्वप्न



मा. आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर)

अध्यक्ष

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुह,



सुराज्य महोत्सवी बँक

आधुनिक अर्थकारणाचे उपासक



मा. निपुणरावजी कोरे  
विद्यमान चेअरमन





सुर्यश महोत्सवी बँक



मा. उत्तम बा. पाटील  
व्हा. चेअरमन

संचालक मंडळ  
२०१७ ते २०२२



मा. अश्विन बा. तुद्रुक  
संचालक



मा. चक्रवर्त शं. पाटील  
संचालक



मा. जयारामराव च. पाटील  
संचालक



मा. चंटीराम मं. सिस्ते  
संचालक



मा. अ.ड. महादेव हि. सावळे  
संचालक



मा. डॉ. प्रशांत म. जंभले  
संचालक



मा. बाबासाहेब सो. सावडे  
संचालक



मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील  
संचालक



मा. विनायक रामनारायण बांदल  
संचालक



मा. अभिजीत चव्हाण सार्दील  
संचालक



मा. प्रकाश रमेश भाने  
संचालक



मा. नावासो नामदेव पाटील  
संचालक



का. डॉ. नितिन शंकर माठो  
संचालक (३४-०५-२०२२ पर्यंत)



मा. सौ. शोभा प्रमोद कोरे  
संचालिका



मा. सौ. नलिनो वसवेश्वर-डोईजड  
संचालिका



मा. सी.ए. नागनाथ अं. बंधुदे  
स्वीकृत तज्ञ-संचालक



मा. सी.ए. शिल्पा नावासो शिंगारे  
स्वीकृत तज्ञ-संचालिका



श्री. संजेश पद्माकर सार्दील  
मुख्य कार्यकारी अधिकारी

### एक्झिक्युटीव्हज



श्री. प्रकाश महादेव डोईजड  
जनरल मॅनेजर



श्री. महांत सदाशिव गंगातीस्कर  
जनरल मॅनेजर



सुरज महोत्सवी बँक



भा. विठ्ठल निपुण कोरे  
व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्ष

व्यवस्थापकीय मंडळ  
(Board of Management)

दि. २१/०१/२०२२ पासून



भा. उत्तम चावसाओ पाटील  
सदस्य



भा. अ.ड. महादेव हिंदुराव चावने  
सदस्य



भा. आण्णासाहेब मिश्राणा देसाई  
सदस्य



भा. सी.ए. सुनिल महाेश नागांवकर  
सदस्य





सन्माननीय सभासद बंधू भगिनीनो !

सप्रेम नमस्कार..

देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने केलेल्या प्रगती मध्ये सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्यात सहकार रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ज्या धुरिणांनी आपली उभी हयात वेचली त्यामध्ये स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे नांव आदराने घेतले जाते. वारणा काठच्या शेतकऱ्यामध्ये कृषी उद्योजकतेचा

विश्वास निर्माण करत स्वर्गीय तात्यासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी वारणा परिसरातील शेतकऱ्याला त्यांच्या घामाच्या पैशाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी श्री. वारणा सहकारी बँकेची स्थापना केली. यशस्वी सुवर्णमहोत्सवी वाटचाली नंतर हिरक महोत्सवाकडे वाटचाल करित असलेल्या आपल्या बँकेने कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सहकारी बँकांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बँकेच्या या प्रगतीचे खरे श्रेय सभासद आणि ग्राहकांचे आहे. वार्षिक अहवाल आपणां समोर सादर करण्याच्या निमित्ताने आपल्याशी हितगुज साधणे हा एक आनंददायी अनुभव असतो. ३१/०३/२०२२ अखेरचा वार्षिक अहवाल आपणां समोर सादर करताना मी याच आनंदाची अनुभूती घेत आहे.

२०१९ व २०२१ चा महापूर तसेच २०२०, २०२१ या दोन वर्षातील कोरोनाचे संकट याचा सर्वसामान्यांवर व्यापक परिणाम झाला. त्यामुळेच शेतकऱ्या पासून नोकरदारां पर्यंत आणि व्यावसायिका पासून उद्योजकां पर्यंत सर्व क्षेत्रातील बँकेचे ग्राहक आणि सभासदांच्या प्रगतीसाठी आपली बँक नेहमीच प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या आपत्तीनंतर उद्योग, व्यवसायांच्या परिधाचा बदलल्या आहेत. काळानुसार उद्योग, व्यवसाय चालवण्याच्या पध्दती बदलू लागल्यायत. या सर्व बदलांचा वेध घेत श्री. वारणा सहकारी बँक या बँकेशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाला सक्षम करण्यासाठी कटीबध्द आहे हे सांगताना मला विशेष अभिमान वाटतो.

माहिती व तंत्रज्ञानाचा मुख्य पाया असलेले इंटरनेट भारतात व जगभर विस्तारल्याने आपल्या भारत सरकारने १ जुलै २०१५ ला डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात केली. कॅशलेस व्यवहार करून डिजिटल बँकींगला चालना देणे यामुळे डिजिटल बँकींगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्थेमुळे ग्राहकांच्या अपेक्षासुध्दा वाढत आहेत. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता व बँकींग स्पर्थेत टिकून राहण्यासाठी आपल्या बँकेला डिजिटल सुविधा ग्राहकांना देणे अनिवार्य झाले आहे. त्याचबरोबर आपल्या बँकेने वेगवेगळ्या डिजिटल चॅनेलचा वापर करून एटीएम, पीओएस, डेबीट कार्ड, ई-कॉमि, मोबाईल बँकींग या शिवाय इलेक्ट्रॉनिकस पेमेंटसाठी आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी, आय.एम.पी.एस, एन.ए.सी.एच, यु.पी.आय. इत्यादी सुविधा देत आहे. आता जी बँक कोणताही व्यवहार झटपट विश्वासाहर्तिने डिजिटल बँकींग सुविधेने करते ती चांगली झाली आहे. त्यांची पूर्तता करत असताना सरकारी व खासगी बँकाप्रमाणे नागरी सहकारी बँकांकडे आधुनिक तंत्रज्ञानावर खर्च करण्यासाठी पुरेसा निधी, कुशल मनुष्यबळाचा अभाव असतानासुध्दा स्पर्थेत टिकून राहण्यासाठी आपली बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करत आहेत.

सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे नियंत्रण पूर्वीपासूनच आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बँकींग रेग्युलेशन अँक्ट मधील बदलां बदल अनेकजण भीती व्यक्त करत असले तरी टेवीदार आणि बँकेशी संबंधित सर्व घटकांच्या हिताचा विचार करून आणल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या नियंत्रणाची भीती बाळगण्याची गरज नाही. मुळातच स्वर्गीय तात्यासाहेबांनी घालून दिलेल्या कडक्या शिस्तीचे पालन करणाऱ्या आपल्या बँकेला नियंत्रण मग ते सहकार

खात्याचे असो किंवा आरबीआयचे असो त्याची भीती बाळगण्याची गरज वाटत नाही. अर्थात सहकारी बँकांवरील नियंत्रणां बरोबरच केंद्र सरकार आणि आरबीआयने राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांप्रमाणे नागरी सहकारी बँकांच्या योगदानाची सुध्दा सन्मानाने दखल घेण्याची गरज आहे.

वारणा परिसरा बरोबरच राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात विस्तार असलेल्या आपल्या बँकेने बँकींग व्यवसायातील नव्या बदलांचा स्विकार करतानाच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक या सर्वांना आपुलकीची सेवा देण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये विश्वासाने आपली कमाई ठेवीच्या स्वरूपात बँकेत ठेवणाऱ्या ठेवीदारांसह विविध व्यवहारांच्या माध्यमातून बँकेशी जोडले जाणारे ग्राहक आणि कर्जदार यांचे योगदान सुध्दा मोठे आहे. बँकेच्या निकोप आर्थिक आरोग्यासाठी कर्जदारांकडून वेळेत कर्जपरतफेड होणे गरजेचे असते. आपल्या बँकेच्या आर्थिक शिस्तीचे पालन करत आतापर्यंत कर्जदारांचे यासाठी सहकार्य लाभले आहेच. यापुढील काळात सुध्दा कर्जदारांचे हे सहकार्य कायम राहिल असा मला विश्वास वाटतो.

बँकींग क्षेत्रातील नवे बदल स्विकारून त्याची प्रभावी अंमलबजावणी करतानाच एका वित्तीय संस्थेला गरजेची असलेली विश्वासाहता जपत आपली बँक वाटचाल करत आहे. आरबीआयच्या सूचनेनुसार बँकेने मा. श्री. विश्वेश कोरे यांच्या अध्यक्षतेखाली नव्या व्यवस्थापकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. स्वर्गीय तात्यासाहेबांच्या आदर्शावर वाटचाल करत असताना बँकेला प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ आणि प्रशासन कटीबद्ध असून तुम्हा सर्वांची साथ सुध्दा खूप मोलाची आहे. समाजातल्या शेवटच्या घटकाच्या उध्दाराचे सहकाराचे तत्व जपत श्री. वारणा सहकारी बँक आपल्या आकांक्षांच्या क्षितिजाला अर्थ देण्याचे ब्रीद आपणा सर्वांच्या सहकाराने सदैव सार्थ ठरवेल याचा मला विश्वास आहे. धन्यवाद. ! जय सहकार !

**धन्यवाद !**

**जय सहकार !**

आपला  
निपुणराव विलासराव कोरे  
चेअरमन

## संचालक मंडळ

( सन २०१७-२०२२ सालाकरीता )

अ.नं	नांव		हुद्दा	गांव
१	मा. निपुणराव विलासराव कोरे	D.M.E. A.E	चेअरमन	बारणानगर
२	मा. उत्तम बाबासो पाटील	B.A.	व्हा. चेअरमन	लाटवडे
३	मा. अरविंद भाऊसो बुद्रुक		संचालक	पेतवडे बु।।.
४	मा. बळवंत शंकर पाटील	B.Com.	संचालक	सागांव
५	मा. बाळासाहेब यशवंत पाटील		संचालक	सातवे
६	मा. धोंडीराम मंगू सिद		संचालक	धुण्फकी
७	मा. अॅड. महादेव हिंदुराव चावरे	B.Com.LL.B(Spl.)	संचालक	देवाळे
८	डॉ. प्रशांत मधुकर जमने	B.A.M.S.	संचालक	कोडोली
९	मा. बाबासो गोविंद बावडे		संचालक	बहादुरवाडी
१०	डॉ. प्रताप रघुनाथ पाटील	L.F.F.	संचालक	पोखले
११	मा. विनायक राजाराम बांदल	B.A.	संचालक	सावडे बच्चे
१२	मा. अभिजीत यशवंत पाटील	B.A.	संचालक	मांगले
१३	मा. प्रकाश रंगराव माने		संचालक	भादोले
१४	मा. बाबासो नामदेव पाटील		संचालक	देवडे
१५	कै. डॉ. नितीन शंकर माळी (३०-०५-२२ पर्यंत)	B.A.M.S.	संचालक	किणी
१६	मा. सौ. शोभा प्रमोद कोरे		संचालिका	कोडोली
१७	मा. सौ. नलिनी बसवेश्वर डोईजड		संचालिका	इचलकरंजी
१८	सी.ए. नागनाथ अंबाजी बसुदे	F.C.A.	स्वीकृत तज्ञ	इचलकरंजी
१९	सी.ए. शिल्पा बाबासो शिनगारे	FCA. DISA	स्वीकृत तज्ञ	मुंबई
२०	श्री. राजेश पद्माकर सार्दळ	M.Com. LLB (Gen). JAIIB.	मुख्य कार्यकारी अधिकारी	कोल्हापूर

## एक्झिक्युटीव्हज

१	श्री. प्रकाश महादेव डोईजड	B.Com	जनरल मॅनेजर	पारगांव
२	श्री.मकरंद सदाशिव गंगातीरकर	B.Sc LLB	जनरल मॅनेजर	पुणे



# श्री वारणा सहकारी बैंक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

## शाखा व प्रधान कार्यालयाची माहिती

अ.नं.	शाखेचे नांव	पत्ता	फोन नंबर
१	प्रधान कार्यालय, वारणानगर	वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०२३२८-२२४२८६/८७
२	किष्णी	ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२३६३०३९
३	लक्ष्मीपुरी, कोल्हापूर	१११४, सी-वार्ड, काशिद चेंबर्स, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर	०२३१-२६४०९०३
४	इचलकरंजी	वॉर्ड नं. १०, नगरपालिका स्टेडियमजवळ, हवामहल बंगला रोड, इचलकरंजी	०२३०-२४२१४७६
५	सोलापूर	१६२/५, रेल्वे लाईन्स, राजभाऊ पटवर्धन चौक, व्ही.आय.पी.रोड, सोलापूर	०२१७-२३१२९९१/९२
६	एक्स्टेंशन कौंटर (वारणा कॉलेज)	वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०२३२८-२२४२६०
७	पेट बडगांव	अनंत विश्व कॉम्प्लेक्स, बाणी पेट, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२४७११७९
८	जयसिंगपूर	सि.स.नं. १५२२, २१ बी गल्ली, शिवाजी चौक, वाडी रोड, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर	०२३२२-२२५५२४
९	शिरोली पुताची	सि.स.नं. ६१४, टेसाई बिल्डिंग, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२४६१२७७
१०	बागल चौक, कोल्हापूर	'अमेय' चेंबर्स, १०६४/क-१, शाहुपुरी, कोल्हापूर	०२३१-२५२९५४२
११	कोडोली	ता. पन्हाळा जि. कोल्हापूर	०२३२८-२२४४२७
१२	पारगांव	ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२४७७१७३
१३	ऐतवडे-खुर्द	वारणा सिंचन संकुल, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली	०२३४२-२५६०६९
१४	बांबवडे	ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर.	०२३२९-२३४९९९
१५	शिगांव	ता. वाळवा, जि. सांगली	०२३४२-२४४६३३
१६	सातवे	ता. पन्हाळा जि. कोल्हापूर	०२३२८-२४५२६७
१७	चिंकुडे	ता. वाळवा, जि. सांगली	०२३४२-२५९१०८
१८	कोतोली	श्रीकृष्ण शांती, मेन रोड, कोतोली ता.पन्हाळा जि. कोल्हापूर	०२३२८-२५४८५०
१९	वाशी, नवी मुंबई	इंफोडिल्स बिल्डिंग, प्लॉट नं. २३ ते २५, सेक्टर नं. १४, वाशी, नवी मुंबई	०२२-२७८०२९९९
२०	मांगले	गट नं. १११/१अ, मांगले, ता. शिराळा जि. सांगली	०२३४५-२२०३१४
२१	मार्केट वार्ड, सांगली	सि.स.नं. १३१९२/६+७, प्लॉट नं. ०१, अथर्व भवन, ग्राऊंड फ्लोअर शॉप युनिट नं. जी-१, जी-२, आणि जी-३, मार्केट वार्ड, सांगली, ता.मिरज, जि. सांगली	०२३३-२६७०९४९
२२	मार्केट वार्ड, कोल्हापूर	श्री शाहु मार्केट वार्ड, प्लॉट नं. ९, कोल्हापूर	०२३१-२६५३३३४
२३	गडहिंग्लज	कांबळे बिल्डिंग, मेन रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	०२३२७-२२६६९९
२४	एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगांव	प्लॉट नं.पी/३४, मेन रोड, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगांव जि. कोल्हापूर	०२३१-२६७१०२४
२५	गुलटेकडी, पुणे	एस.आर. नं. २८३, प्लॉट नं. २ व ४, कॉमन सेल हॉल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, पुणे	०२०-२४२६१६२८/१९
२६	मिरज	सि.स.नं. ९०३/२, 'निल प्लाझा' ग्राऊंड फ्लोअर, शॉप नं. जी-१, जी-२, जी-३, माधव पेट, शिवाजी रोड, मिरज, जि. सांगली	०२३३-२२२१५४०/४१
२७	नागाळा पार्क, कोल्हापूर	सि.स.नं.२४६/अ-१, प्लॉट नं. १८, 'गायत्री देवी अपार्टमेंट', शॉप युनिट नं. ०१ आणि ०७, ई-वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर	०२३१-२६८०८५५/७५५
२८	ए.पी.एम.सी. मार्केट, वाशी नवी मुंबई	शॉप नं. एच-१, व्यापारी भवन, ए.पी.एम.सी. मार्केट-२, फेज-२, सेक्टर नं. १९, वाशी नवी मुंबई	०२२-२७८३४०४०
२९	गणपती पेठ, सांगली	रि.स.नं. ६७२, जी.एस. हाऊस, गणपती मंदीरासमोर, गणपतीपेठ, सांगली	०२३३-२३२३३४९
३०	कोथरुड, पुणे कर्वे रोड	पॉड रोड, भुसारी कॉलनी, कोथरुड पुणे	०२०-२५२८३९५२
३१	पनवेल, नवी मुंबई	सि.स.नं. ४५८/अ, सुवर्णपुष्प, सि-विंग, ग्राऊंड फ्लोअर, शॉप यु.नं. १ व २ टिळक रोड, पनवेल, नवी मुंबई	०२२-२७४६६६६३
३२	मलकापूर	मलकापूर-कराड रोड, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर	०२३२९-२२७३५५
३३	सातारा	४६, मल्हारपेट, खालचा रस्ता, गोकुळ भंगल कार्यालयासमोर, सातारा	०२१६२-२३९०५५
३४	कराड	प्लॉट नं. ५३८, तहसील कार्यालयासमोर, पंचायत समितीजवळ, कराड.	०२१६४-२२९४५५
३५	इस्लामपूर	सांगली पेट रोड, शिव-पार्वती चित्रमंदीर समोर, इस्लामपूर	०२३४२-२३५३५५
३६	जोतिबा (वाडी रत्नागिरी)	ग्रामपंचायत ऑफिस समोर, जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०२३२८-२३९७५५
३७	अहमदनगर	पाईपलाईन रोड, दिपक पेट्रोल पंपाजवळ, अहमदनगर	०२४१-२४२४३६४/६५
३८	चिंचवड पुणे	सि.एस. नं. १८६९, प्लॉट नं. ३१, शॉप नं. १ व २ चिंचवड, पुणे	०२०-२७३५८१८१
३९	नेरुळ, नवी मुंबई	शॉप नं. २ ते ४, गिरीराज प्लॉट नं. ७/८, सेक्टर नं. ४७, नेरुळ, नवी मुंबई	०२२-२७७१३३५१/५२
४०	कागल	सी.एस. नं. २०४०, ए.आर. कॉम्प्लेक्स, कागल ते सांगव रिंग रोड, कागल	०२३२५-२४४८५५

**वार्षिक सर्वसाधारण सभा**

**\* नोटीस \***

(फक्त सभासदांकरिता)

सर्व सभासदांना कळविणेत येते की, आपल्या बँकेची सन २०२१-२२ ची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सोमवार दि.२२.०८.२०२२ रोजी दुपारी ०३.०० वा. 'विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक सभागृह, तात्यासाहेब कोरे इंजिनिअरींग कॉलेज', वारणानगर येथे खालील विषयांवर विचार व निर्णय घेणेसाठी बोलविणेत आलेली असून सर्व सभासदांनी वेळेवर अगत्यपूर्वक हजर राहावे, ही धिनंती आहे.

**\* सभेपुढील विषय \***

- १) दि.३०.०९.२०२१ रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे.
- २) सन २०२१-२०२२ चा वार्षिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व बँकेचे वैधानिक लेखापरीक्षकांनी तपासलेला ताळेबंद व नफा-तोटा पत्रके मंजूर करणे.
- ३) संचालक मंडळाने मंजूर केलेल्या सन २०२१-२०२२ सालाचे नफा विभागणीस अंतिम मंजूरी देणे व लाभांजल जाहीर करणे.
- ४) सन २०२१-२०२२ मध्ये अंदाजपत्रकापैकी वाढी झालेल्या खर्चास मंजूरी देणे, तसेच सन २०२२-२३ सालाकरिता खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे.
- ५) वैधानिक लेखापरीक्षक मे. के.जी.बी. ऑण्ड जे असोसिएट्स, चार्टर्ड अकॉउंटंट्स, कोल्हापूर यांचेकडून आलेला सन २०२१-२२ सालचा तपासणी अहवाल अवरोधकनी घेणे व तो स्विकारणे तसेच सन २०२०-२१ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- ६) बँकेस नियमन कायदा १९४९ मधील तरतुदीनुसार रिझर्व्ह बँकेच्या RBI/2021-22/25 Refd.No.DoS.co.org/sec 01/08.091.001/2021-22 Dt.27/04/2021 व. रोजीच्या परिषदकाव्ये संचालक मंडळाने सन २०२२-२३ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेस सादर केला असून त्यांचेकडून येणा-या मान्यतेनुसार सन २०२२-२३ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षक नियुक्त करणे व त्यांचा मेहनताना ठरविणेबाबत.
- ७) संचालक मंडळाने कर्जातील व्याज, दंडव्याज तसेच एक रकमी कर्ज पराफेड योजनेतर्गत व इतर नसुली खर्चात दिलेल्या सवलतीस मान्यता देणे व दिर्यकाळ कधीत असलेली कर्जे बुट्टीत कर्ज निधी खाती निलंबित करणेर मंजूरी देणे.
- ८) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या बँकेच्या स्टॉफिंग फॅटर्नला मान्यता देणे.
- ९) संचालक मंडळ व त्यांचे मातोबाईकांना दिलेल्या कर्जांची नोंद घेणे.
- १०) संचालक मंडळाने शिफारसीनुसार सुवर्ण मॉग्रेस व निधीची शिष्टक रकम इमारत निधी खाती बर्ग करणेर मंजूरी देणे.
- ११) वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणा-या सभासदांचे अनुपस्थितीस मंजूरी देणे.
- १२) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या बँकेचा नॉग टर्म परस्परकरीक प्लॅनला मान्यता देणे.
- १३) मा.अध्यक्षसो यांचे फलजनांने ऐनवेळी येणा-या विषयांचा विचार करणे.

संचालक मंडळाचे आदेशावरून  
राजेश पद्याकर सार्दळ  
मुख्य कार्यकारी अधिकारी

स्थळ : वारणानगर

दिनांक : ०४.०८.२०२२

**\* सभासदांना नम्र सूचना:**

- १) आवश्यक नणपुती अर्थाची सभा तक्रुब झालेस सदरची सभा त्याच दिवशी अर्धवै तासानंतर होईत व त्या सभेस नणपुतीची आवश्यकता असणार नाही.
- २) सभासदांना काही माहिती हवी असलेस अग कधी सूचना कळवल्यास अर्थात तर त्या दिनांक.१३.०८.२०२२ पर्यंत हेट-ऑफिस, वारणानगर येथे गौहपतील अशा वेताने पाठवाव्यात.
- ३) सवलत कायदास अनुसूक्त उपस्थित सभासदांना सभेस उपस्थित राहिल्याबद्दलचे 'उपस्थिती प्रमाणपत्र' देण्यात येणार आहे. सदर उपस्थिती प्रमाणपत्र सभा नोटीसीचा भाग असल्याने सभेची नोटीस सोबत असल्याशिवाय समतुहात प्रवेश दिना जणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- ४) ज्या सभासदांनी मागील साधारणी दिवशीदंडची रकम घेतलेली नाही त्यांनी आपली दिवशीदंडची रकम घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.
- ५) पोटनिवमतानुसार बँकेच्या भलाची दर्जनी किंमत रु.१०००/- असून किमान दोन भाग धारण करणे अनिवार्य आहे. तरी ज्या सभासदांनी भाग धारणा पूर्ण केली नाही त्यांनी कृपया याची पूर्तता करावी.
- ६) वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमधून दि.०४.०८.२०२२ पासून उपलब्ध होईत, तसेच बँकेच्या [www.waranabank.com](http://www.waranabank.com) वर वेबसाईटवर उपलब्ध राहिल.
- ७) सदर सभेच्या उपस्थितीकरिता कोव्हिड बाकाच्या केंद्र व सन्य शाखनाच्या मार्गदर्शक सुचना लागू राहतील.

**\* उपस्थिती प्रमाणपत्र (सभासद प्रत) \***

श्री. ....हे सोमवार दि : २२-०८-२०२२ रोजी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होते असे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

सभासदाची सही

बँक प्राधिकृत अधिकार्याची सही

**\* उपस्थिती प्रमाणपत्र (बँक प्रत) \***

**श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर**

श्री. ....हे सोमवार दि : २२-०८-२०२२ रोजी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होते असे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

सभासदाची सही

बँक प्राधिकृत अधिकार्याची सही



# श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

सन २०२१-२२ सालचा

## ५७ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो-

सरनेह नमस्कार :

प्रथम आपल्या बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व.वि.आ.तथा तात्यासाहेब कोरे यांना नम्र अभिवादन करून बँकेच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व सभासद बंधू, भगिनींचे मी हार्दिक स्वागत करतो.

कोल्हापूर जिल्हा व परिसरातील शेती व्यवसाय समृद्ध करणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांची अर्थसहाय्याची गरज भागविणे आणि या गरजेची दुरुदृष्टी ठेवून स्थापन झालेली 'श्री वारणा सहकारी बँक' आज शेतकऱ्यांबरोबरच समाजातील गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक लोकांच्या सुध्दा पाठीशी अर्थरूपाने खंबीरपणे उभी आहे.

गावच्या काळ्या मातीपासून शहरातल्या सर्व जनतेच्या स्वप्नपुर्तीसाठी बँकेने आर्थिक सहकार्य दिले आहे. त्याच बरोबर प्रामाणिकपणा व पारदर्शक कारभार ठेवत सामाजिक हिताचीही बँकेने जपणूक केली आहे. स्व. तात्यासाहेबांनी दुरुदृष्टीतून आणि त्यांच्या सहकाराच्या विचाराने भारावलेल्या तत्कालीन प्रामाणिक निष्ठावान सहकाऱ्यांचे मार्गदर्शन, सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्य तसेच ठेवीदारांचा अतूट विश्वास या कारणामुळे आपली बँक सातत्याने अभिमानास्पद अशी कामगिरी करीत आहे.

बँकेने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा म्हणून बँकेची ३१ मार्च २०२२ अखेरची आर्थिक स्थिती व ५७ वा वार्षिक अहवाल आपणां सर्व सभासदासमोर मांडणे हे माझे कर्तव्य समजतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरी सहकार बँकांच्या ठेवी रु. १००.०० कोटी व त्यापेक्षा जादा आहेत त्यांनी व्यवस्थापकीय मंडळ गठीत करणेबाबत कळविले आहे. त्यास अनुसरून आपल्या बँकेच्या ठेवी रु. १००.०० कोटीच्या वर असलेले आपण व्यवस्थापकीय मंडळ गठीत केले असून त्याचा मुख्य उद्देश सध्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर चौकटीत राहून संचालक मंडळ, कार्यकारी व पर्यवेक्षी या दोन्ही भूमिका पार पाडत आहेत. तसेच सहकारी संस्था व बँक म्हणून दोन्ही भूमिका पार पाडत आहेत. तसेच सहकारी संस्था व बँक म्हणून दोन्ही स्वरूपाची कार्ये व देखरेख करण्याची जबाबदारी आहे. आपण बँक म्हणून सार्वजनिक ठेवी स्विकारतो व ठेवीचे संरक्षण करणेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापन सुलभ करणेसाठी तसेच बँकिंग व्यवहारावर नियंत्रण ठेवणेसाठी विशेष ज्ञानी (तज्ञ व्यक्ति) व्यावसायिक अनुभव असणाऱ्या सदस्यांचा समावेश असलेले व्यवस्थापन मंडळ स्थापन करणे व त्या व्यवस्थापन मंडळाची कामकाज कार्यपद्धती निश्चित केली आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करीत असतानाच बँकेच्या प्रगतीसाठीही प्रयत्न करणे गरजेचे होते याकरीता गतवर्षी बँकेने कर्नाटक राज्यातील दि हिरियुर अर्बन को.ऑप.बँक यांचे समवेत विलिनिकरणाचा सामंजस्य करार करून अंतीम मान्यतेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडे सादर केलेला आहे. रिझर्व्ह बँकेकडून सुध्दा त्यांच्या DOS (Department of Supervision) या विभागाकडे अंतीम निर्णयासाठी प्रस्ताव DOR (Department of Regulation) या विभागाकडे सादर केलेला आहे. लवकरच आपली बँक मल्टीस्टेट म्हणून नाचारूपास येणार आहे.

गेल्या २ वर्षांपासून निर्माण झालेल्या कोरोना या महामारीच्या परिस्थितीत देखील बँकेने आपला ऑडिट वर्ग 'अ' ची आजवरची परंपरा अबाधित ठेवली आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी घालून दिलेल्या

आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला 'अर्थ' देणारी सुवर्ण महोत्सवी बँक  
वारणा बँक

मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही बँकेचे कामकाज करित असून या वर्षाअखेरची आर्थिक स्थिती आपणापुढे विषद करतो.

**राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थिती :** कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच रशिया आणि युक्रेन मधील युद्धाने जगा समोर एक नवे संकट उभा केले. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढून देशांतर्गत इंधनाचे दर वाढणे एवढाच एक परिणाम आपल्या देशावर झाला नाही तर खाद्यतेलांच्या किंमती मध्ये सुध्दा मोठी वाढ झाल्याने या युद्धाचा परिणाम थेट तुमच्या आमच्या रोजच्या स्वयंपाकातील फोडणी पर्यंत पोहचला. यामुळे आपल्या देशात महागाईचा भडका उडून त्याचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागले.

कोरोना संकटासह त्यानंतरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींचा परिणाम झाला असला तरी जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२१-२०२४ या तीन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल अशी शक्यता वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरा वरील या वित्तीय क्षेत्रातील प्रमुख संस्थांचे हे निरीक्षण आपणा सर्वांचा उत्साह वाढवणारे आहे. देशाच्या या प्रगती मध्ये आपल्या बँकेशी जोडलेल्या सर्व घटकांचाही खारीचा वाटा असणार आहे.

**व्यवसाय वृद्धी :** या आर्थिक वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, सर्वच क्षेत्राची झालेली पिछेहाट, आर्थिक मंदी अशा परिस्थितीत सुध्दा बँकेने व्यवसायामध्ये चांगली प्रगती केलेली आहे. दि.३१/०३/२०२२ अखेर आपले बँकेचा एकूण व्यवसाय रु.१६१७.१८ कोटी झाला आहे.

**बँकेची दि.३१/०३/२०२२ ची आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे आहे.**

(आकडे लक्षमध्ये)

तपशील	दि. ३१/०३/२०२२
भाग भांडवल	३५८८.६९
राखीव निधी	७७८८.२९
खेळते भांडवल	११२२७१.१५
भांडवल पर्याप्तता प्रमाण	१२.३४%
ठेवी	९८९१२.३६
कर्जे	६२८०५.२९
गुंतवणूक	३७१०४.९८

**भाग भांडवल व स्वनिधी :** बँकेच्या गतसालाच्या भाग भांडवलामध्ये अहवाल सालात रु.४२.७१ लक्ष इतकी वाढ झाली असून एकूण भाग भांडवल दि.३१/०३/२०२२ रोजी रु.३५८८.६९ लक्ष इतके झाले आहे. याबरोबरच स्वनिधीमध्ये दि.३१/०३/२०२२ अखेर रु.१६५.५४ लक्षने वाढ होवून तो रु.११३७६.९८ लक्ष इतका झाला आहे. कोणत्याही व्यवसायाची सक्षमता ही त्या व्यवसायातील भाग भांडवल व स्वनिधी यावर ठरविली जाते. भाग भांडवल व स्वनिधी हे बँकींग व्यवसायाचा पाया असून त्यावरूनच व्यवसायाचे आर्थिक स्थैर्य समजून येते. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १२.३४% इतके असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार किमान ९.००% इतके असणे आवश्यक आहे. आपले बँकेचे हे प्रमाण चांगले असलेने बँकेचा आर्थिक पाया भक्कम आहे.

**ठेवी :** सर्वच स्तरातील उच्चांक गाठण्यासाठी बँकेकडे असलेली ठेवीची पुंजी ही महत्वाचा पाया मानला जातो. बँकेच्या एकूण

प्रगतीमध्ये ठेव वाढीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बँकेचा विस्तार हा बँकेतील वाढणाऱ्या ठेवीवर अवलंबून असतो. या स्पर्धात्मक परिस्थितीतही ए.एल.एम. कमिटीच्या माध्यमातून वेळोवेळी इतर बँकांच्या ठेवीचे व्याजदराचे तुलनात्मक माहितीचा अभ्यास करून ठेवीचे व्याजदर इतर बँकांचे तुलनेत आकर्षक ठेवलेले आहेत. चालू वर्षामध्ये ठेवीमध्ये रु. ५०५७.५१ लक्ष इतकी वाढ झाली असून एकूण ठेवी रु. ९८९१२.३६ लक्ष इतक्या झालेल्या आहेत. बँकेच्या व्यवसायामध्ये झालेली वाढ म्हणजेच सभासद व ठेवीदारांचा बँकेवरील वाढता विश्वास हेच याचे प्रतीक म्हणावे लागेल.

ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी आपली बँक डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या रिझर्व्ह बँकेच्या ठेव विभागास विमा हप्त्या (प्रिमियम) नियमित पणे पाठविते. त्यामुळे नवीन नियमानुसार रु. ५.०० लक्ष पर्यंतचे ठेव विमा संरक्षण आपल्या बँकेतील ठेवीसाठी मिळत असलेले सर्वांनी आपल्या व आपल्या हितसंबंधीतांच्या ठेवी जास्तीत जास्त आपल्या बँकेत ठेवून बँकेच्या विकासात हातभार लावावा असे अवाहन मी या निमित्ताने करतो.

राष्ट्रीयकृत व कमर्शियल बँकांच्या तुलनेत आणि बदलत्या आर्थिक क्षेत्रातील बदलांचा परिपूर्ण अभ्यास करून बँकेने वेळोवेळी सादर केलेल्या ठेव योजनांना ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या बदल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही ठेवीदारांचे ठेवीचे विश्वस्त आहोत. या भूमिकेतून खातेदारांचा विश्वास जपण्याचे प्रयत्न सातत्याने करित आलो आहोत.

**कर्ज :** ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने आपले बँकेत ठेवलेला पैसा कर्जव्यवहारात गुंतवणे ही मोठी जोखीम असते अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, आर्थिक मंदी या बाबींबरोबरच आपण ठेवीदारांचे ठेवीचे विश्वस्त आहोत या भूमिकेतून कर्जवितरण करताना आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी लागते.

आधुनिक बँकींग पध्दतीचा वापर करून नियोजन बध्द पध्दतीने कर्जे वितरित केली आहेत हे करित असताना बँकींग क्षेत्रातील बदलती परिस्थिती इतर बँकांचे कर्ज विषयक धोरण, व्याजदर इत्यादींचा सुक्ष्म अभ्यास करून नाविन्यपूर्ण योजना सादर केल्या याबरोबरच तंत्रशुध्द छाननी आणि पारदर्शक वितरण प्रणाली यामुळे बँकेचा कर्ज व्यवसाय रु. ६२८०५.२९ लक्ष इतका झाला आहे. बँकेच्या एकूण कर्जापैकी अग्रक्रम क्षेत्राला दिलेल्या कर्जांचे एकूण कर्जांशी प्रमाण ६३.६१ % व दुर्बल घटकाला दिलेल्या कर्जांचे प्रमाण १३.३३ % इतके आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार हे प्रमाण योग्य आहे व अनिवार्य स्वरूपाची असणारी लक्षांक पूर्तताही झाली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्ज वाटपाच्या मर्यादित सहकार क्षेत्रात होणारी मोठ्या रकमेची कर्ज मागणी विचारात घेवून बँकेने यापुर्वीच विविध बँकांसमवेत सहभाग कर्ज योजने अंतर्गत (कन्सोर्शियम फायनान्स) कर्ज पुरवठा करून मोठ्या कर्जदारांची आर्थिक गरज भागविली आहे यामुळे बँकेच्या एकूण कर्जामध्ये वृद्धी झाली आहे.

बँकेने वस्तोद्योगाच्या प्रगतीसाठी टफ अंतर्गत कर्ज पुरवठा केलेला असून त्यावर मिळणाऱ्या कॅपिटल संबसिडी बरोबरच ५% इंटेरेस्ट सबसिडीचा फायदा संबंधित कर्जदारांना मिळवून दिला आहे. तसेच प्रोसेसिंग इंडस्ट्रीजसाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन/एस्टॅब्लिशमेंट/मॉडर्नायझेशन करिता देण्यात येणाऱ्या कर्जासाठी भारत सरकारकडून आपल्या बँकेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली आहे. याचा फायदा संबंधित कर्जदारांना मिळवून दिलेला आहे. तसेच एमएसएम ई मंत्रालय, भारत सरकार यांनी एकत्रित लिमिटेड रूपे एक कोटीच्या आतील कर्जासाठी २% व्याज अनुदानाच्या स्किमचा लाभ बँकेने ग्राहकांना मिळवून दिला आहे.

**अनुत्पादीत कर्ज :** रिझर्व्ह बँकेचे धोरणानुसार ५% च्या आत एनपीए असणारी बँक सक्षम समजली जाते. रिझर्व्ह बँकेने एनपीए



बाबत जे काही निकष दिले आहेत त्या निकषांचे पालन करित आदर्श एनपीए व्यवस्थापनाचे दृष्टीने सुक्ष्म पातळीवर नियोजन करत बँकेने सर्व संचालक, चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते अगदी शिपाई यांचे पर्यंत सर्वांनी सक्रिय भाग घेवून नियोजन व सातत्यपूर्ण वसुली प्रक्रिया संपूर्ण वर्षभर राबविली आहे.

सर्वच बँकांचे समोर कोव्हीड-१९ नंतर वसुली करणे हे एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. या महामारीमुळे बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर ताण निर्माण होवून त्याचा परिणाम वसुलीवर झाला. परंतु आज परिस्थिती पूर्वपदावर येत असून दि.३१/०३/२०२२ अखेर बँकेचा निव्वळ एनपीए कमी झाला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कॅश क्रेडीट खात्यामध्ये मंजूर रकमेपेक्षा जादा रक्कम, खात्यामध्ये व्यवहार नसणारी खाती तसेच खात्यामध्ये मार्जिन प्रमाणात तारणापेक्षा जादा उचल असणारी खाती एनपीए होणार असल्याने आपली कर्ज खाती नियमित ठेवून बँकेस सहकार्य करावे अशी विनंती मी आपणास करतो.

**नफा विभागणी व लाभांश :-** बँकेस दि.३१/०३/२०२२ अखेर गत सालचे शिल्लक नफ्यासह रक्कम रु.४,८०,५९,४९३.२२ निव्वळ नफ्याची विभागणी करणेसाठी मा.संचालक मंडळाने खालीलप्रमाणे शिफारस केली आहे. त्यास आपण मंजूरी देणे विषयी विनंती आहे.

तपशील	रुपये
२५% गंगाजळी (रिझर्व्ह फंड)	१,२०,००,०००.००
१०% लाभांश	३,५५,००,०००.००
ग्रामीण बुडीत फंड	५,५९,०००.००
शिल्लक नफा (पुढील वर्षासाठी)	४९३.२२
<b>एकूण...</b>	<b>४,८०,५९,४९३.२२</b>

**सभासद :** अहवाल सालात बँकेच्या एकूण सभासदांपैकी ७०२ इतके सभासद वेगवेगळ्या कारणाने कमी झाले असून १४८७ इतके नवीन सभासद झालेले आहेत. दि.३१/०३/२०२२ अखेर एकूण सभासद संख्या २५९०८ इतकी झालेली आहे.

**डिव्हीडंड :** बँकेने सन २०२१-२२ या कालासाठी सभासदांना १०% इतका डिव्हीडंड देण्यासाठी माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेली असून त्यास आपण मंजूरी देणे विषयी विनंती आहे.

**लेखापरीक्षण :** सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून मे.के.जी.बी.अँड जे असोसिएट्स, चार्टर्ड अकॉंटंट, कोल्हापूर यांची नेमणूक केलेली आहे. यास अनुसरून त्यांनी आपले बँकेचे मुख्य कार्यालय व ४० शाखा कार्यालय यांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करून आपला अहवाल दिला आहे. अहवाल सालात बँकेस 'अ' वर्ग दिला आहे. सदर सनदी लेखापरीक्षक यांनी दिलेल्या मौलिक सुचना व मार्गदर्शन यांचा फायदा बँकेच्या प्रगतीस निश्चित होणार आहे.

अंतर्गत लेखापरीक्षक व स्टॉक ऑडिटर म्हणून सन २०२१-२२ या वर्षासाठी अनुक्रमे चार्टर्ड अकॉंटंट मे. प्रिती पाचोरे अँड असो., कोल्हापूर, मे.विजय दुधारकर अँड कंपनी, मे.अमोल भंडारी अँड कंपनी, पुणे, मे.ए.एस.जी.पी.डी.जी.अँड कंपनी, पुणे(गुंजेवार), मे.ए.एस.देव अँड कंपनी, पुणे, मे.एच.एम.काळे अँड असो., नगर, मे.एस.जी.इंगळे अँड असो., सोलापूर, मे.अमित वर्मा अँड कंपनी, मे.ए.एच.जोशी, सांगली, मे.कल्याणा चौगुले अँड कंपनी, कोल्हापूर, मे.महेश गुरव अँड कंपनी, कोल्हापूर, मे.मंदार धर्माधिकारी, कोल्हापूर, मे.के.व्ही.ठांबरे अँड कंपनी, सांगली, मे.जे.एम.टी.अँड असो., कोल्हापूर.,

मे. लोनकर कापसे फडके अँड कंपनी, इस्लामपूर इत्यादी फर्मनी बँकेच्या विविध शाखांचे अंतर्गत लेखापरीक्षण कामकाज पूर्ण करून अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल दिला आहे.

तसेच टॅक्स व इनव्हेस्टमेंट ऑडिट संबंधी सर्व कामकाज मे. सुशांत फडणीस अँड कंपनी, चार्टर्ड अकॉंटंट, कोल्हापूर यांनी पाहिले असून संगणक संबंधीचे सर्व कामकाज तसेच आय.एस. व ई.डी.पी., व्ही.ए.पी.टी. व सायबर सिक्युरिटी ऑडीट मे.ईडिफाय मॅटारिंग प्रा.लि., चार्टर्ड अकॉंटंट, सांगली यांनी पाहिले आहे.

वरील सर्व लेखापरीक्षक फर्म यांनी बँकेस वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केलेले त्यांचा फायदा बँकेच्या व्यवसाय वाढीस निश्चित होईल या सर्व लेखापरीक्षक यांचे मी व्यक्तीगतरीत्या आभार मानतो.

**माहिती तंत्रज्ञान :** माहिती व तंत्रज्ञानाचा मुख्य पाया असलेले इंटरनेट भारतात व जगभर विस्तारल्याने आपल्या भारत सरकारने १ जुलै २०१५ ला डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात केली. या अंतर्गत संपूर्ण भारतात सर्व बँकींग सुविधा डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचे अवचित्य साधून आपल्या बँकेने सर्व ग्राहक/खातेदार यांना तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करून सर्व बँकींग व्यवहार सुलभरित्या चालू करणेबाबत वाटचाल सुरु केली. बँकेचे सर्व ग्राहक/खातेदार यांना डिजिटल व्यवहार साधता यावा या करीता RuPay EMV Debit Cards द्वारे ATM-POS-ECOM ट्रान्झेक्शन, शाखा स्तरावर ATM, Mobile Banking, IMPS, NEFT & RTGS, SMS Alert, Miss Call Alert, NACH System त्याच प्रमाणे क्लिअरिंग संदर्भात (Positive Pay System-PPS), Public Financial Management System (PFMS) या सारख्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व राष्ट्रीयकृत बँकामध्ये दिल्या जाणाऱ्या ऑन लाईन व इ-बँकींग सारख्या सुविधा आपली बँक लवकरच आपल्या ग्राहक/खातेदार यांना देणार आहे ज्यामध्ये Door Step Banking (म्हणजे TAB Banking), Net Banking, View Only सुविधा इत्यादीचा समावेश आहे. आपल्या बँकेने NPCI यांची Unified Payment Interface-UPI सुविधा सुरु होणे करीता HDFC Bank यांचेशी टायअप करून सब मॅबरशिप घेतलेली आहे. सध्या UPI-Go Live प्रोसेसचे कामकाज हे पूर्ण झालेले असून सदरची योजना कार्यान्वीत झालेली आहे. तरी सर्व ग्राहक/खातेदार यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. UPI सुविधेअंतर्गत बँकेच्या सर्व ग्राहक/खातेदार यांना घर बसल्या बँकेचा व्यवहार करता येतो, स्वतःच्या खात्याची शिल्लक व तपशील जाणुन घेणे, ऑनलाईन पैशांची देवाण घेवाण करणे हे सर्व काम सोपे झाले असून इतर अनेक कामे जलद गतीने आणि कमी वेळेत करता येणार आहेत.

डिजिटल बँकींग अंतर्गत आपली बँक Net Banking सुविधेद्वारे लवकरच ऑनलाईन स्टेटमेंट सर्व ग्राहकास उपलब्ध करून देणार आहे. Net Banking साठी सर्व ग्राहक/खातेदार यांना सुरुवातीला View Only अॅक्सेस असणार आहे.

रिझर्व्ह बँकेने सर्व नागरी सहकारी बँकांना सायबर सिक्युरिटी संबंधीत वेळोवेळी दिलेल्या परिपत्रकांमधील निकषांचे पालन करणे हे अनिवार्य केले आहे. या अनुषंगीक रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या दि.१९ ऑक्टोबर २०१८ व दि.३१ डिसेंबर २०१९ च्या मार्गदर्शक सुचनांनुसार आपल्या बँकेची तंत्रज्ञानाची व्याप्ती पाहता Level-II या श्रेणीमध्ये झाली असून या श्रेणीसाठी परिपत्रकातील नमूद मुद्यांची सर्व पूर्तता बँकेने केलेली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सन २०२१-२२ या सालाकरीता सिस्टीम ऑडीट व (VAPT) ऑडीट करून कंप्लायन्स पूर्ण केलेला आहे.

**नॉन बँकींग विझनेस :** बँकींग इंडस्ट्रीमध्ये बँकींग व्यवसाया व्यतिरीक्त उत्पन्न वाढीस अधिक महत्त्व प्राप्त झाले असून बँकेने त्याचा वेळीच विचार करून बँकेच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय प्रतिनिधी व व्यवसाय समन्वयक यांचे मार्फत बँकींग सेवा देणेत येत आहेत यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली असून त्यांचेद्वारे ग्राहकांच्या दारापर्यंत बँकेच्या सेवा, ठेवी, कर्जे यांची माहिती दिली जात आहे. बँकेने यापुर्वीच ग्राहकांना जनरल इन्शुरन्ससाठी 'फ्युचर जेनेराली इन्शुरन्स कंपनी लि., तसेच लाईफ इन्शुरन्ससाठी एल.आय.सी. ऑफ इंडिया यांची कार्पोरेट एजन्सी घेतली असून ग्राहकांना अधिक सेवा देणेसाठी फ्युचर जेनेराली इन्शुरन्स कंपनी यांची लाईफ इन्शुरन्स

साठी तसेच हेल्थ इन्शुरन्स साठी केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी यांची कार्पोरेट एजन्सी घेत आहोत.

आर्थिक सहाय्यासह संपूर्ण जीवन विमा ही स्वतःच एक लाभ म्हणून काम करते जिथे तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी संरक्षण मिळते आणि जे तुमच्यावर अवलंबून आहेत, प्रामुख्याने तुमचा जोडिदार आणि मुलांसाठी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करते. तुमच्या वृद्धापकाळात तुमच्याकडे आर्थिक अवलंबित्व असल्यास लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.

यापुढे आपण अशाच प्रकारच्या निरनिराळ्या सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणेचा बँकेचा मनोदय आहे.

### केंद्र / राज्य शासन योजनांची अंमलबजावणी :

शासनांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेचा प्रयत्न बँक सातत्याने करित आली आहे. देशातील सर्व नागरिकांना देशाचे अर्थ व्यवस्थेत तसेच वित्तीय सर्वसमावेशक योजनेत समाविष्ट करून घेणेसाठी त्याचबरोबर तळागाळातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता येणेकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार यांचेकडून जाहीर झालेल्या ऑन लाईन सब-सिडीच्या योजना ह्या बँकेने यशस्वीपणे राबविलेल्या आहेत.

त्याचबरोबर देशातील तरुण लोकसंख्येचा विचार करून या तरुण मनुष्यबळास कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून कुशल बनविणे त्यांना रोजगार/स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचविणेच्या दृष्टीने मा.पंतप्रधानांच्या संकल्पनेस अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बन् इच्छीणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविणेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सादर केलेली आणणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांची कर्ज योजना बँकेने यशस्वीपणे राबविली आहे.

महाराष्ट्र शासनाचे धोरणानुसार इक्विटबल मॉर्गेज योग्य दरात करून देणेची सुविधा ग्राहकांना बँकेने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कर्जदारास शासकीय कार्यालयात न जाता बँकेतच इक्विटबल मॉर्गेज करता येणार आहे. त्यामुळे कर्जदारांचा वेळ वाचेल व शासकीय गुंतागुंत कमी होईल. आपले बँकेने ग्राहक/कर्जदार यांचेकरीता ऑनलाईन पध्दतीने ७/१२, ८-अ व प्रॉपर्टी कार्ड काढून देणेची सुविधा सुरू केली असून फक्त शासकीय शुल्काप्रमाणे रक्कम देवून आपण या सुविधाचा लाभ घेवू शकता.

**कर्मचारी वर्ग :** बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन, कोल्हापूर तसेच बँकेचे स्वतःचे कर्मचारी प्रशिक्षण केंद्रातून वेगवेगळ्या विषयावर तज्ञ लोकांचेकडून प्रशिक्षण सत्र आयोजित केले जातात. केवळ प्रशिक्षणावर अवलंबून न राहता त्यांचे व्यावसायिक ज्ञान अद्ययावत होणेच्या दृष्टीने प्रशिक्षण देणेबाबत खबरदारी घेतली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, निर्णयक्षमता या बरोबरच बँकेची उत्पादकता आणि प्रतिष्ठा वाढत आहे.

बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण अधिक सुक्ष्म व परिणामकारक व अपेक्षित निकाल देणारे ठरतील यात शंका नाही. याबरोबरच बँकेमधील उच्चस्थ पदाधिकारी यांचेकडून सर्व स्तरातील कर्मचारी यांना वेगवेगळ्या बँकींग विषयावर वारंवार प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये सातत्य राहिल यासाठी याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष पुरवितो.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर, असि. जनरल मॅनेजर, चिफ मॅनेजर सर्व शाखाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी बँकेच्या प्रगतीत सिहांचा वाटा उचललेला आहे याचा मला व माझ्या सहकाऱ्यांना अभिमान आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बँक कटीबध्द आहे.

**आभार व समारोप :** श्री वारणा सहकारी बँक आज सर्वांच्या पाठीशी अर्थरूपाने उभी आहे. सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी बँकेने आर्थिक सहकार्य दिले आहे. याच बरोबर प्रामाणिकपणा व पारदर्शक कारभार ठेवत सामाजिक हिताची बँकेने जपणूक केली

आहे. आदरणीय स्व.तात्यासाहेबांच्या दुरदृष्टीतून आणि त्यांच्या सहकाराच्या विचाराने भारवलेल्या तत्कालीन प्रामाणिक निष्ठावान सहकाऱ्यांच्या साथीने रोवलेल्या या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. वारणा बँक आज कित्येकांचा जीवनआधार झालेली असून बँकेने असंख्य उद्योजकांच्या आकांक्षांना बळ दिले आहे. शेतकरी, कष्टकरी बंधूंचे जीवन बँकेने फुलवलेले आहे. त्यामुळेच ती सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे.

संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करता नव्या आर्थिक धोरणानुसार अनेक अर्थविषयक सुधारणा, बदल घडू लागले आहेत. पुढे येणारे प्रत्येक वर्ष आम्हांनात्मक राहणार आहे. पुढील काळात बँकींग क्षेत्राने जागतिक स्पर्धेशी समर्थपणे तोंड देणारी अर्थप्रणाली विकसीत करणे, अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपलब्ध मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करणे, वास्तवदर्शक हिशेब पध्दतीचा स्विकार करणे, आधुनिकीकरण, सर्व थरातील ग्राहकांसाठी उत्कृष्ट ग्राहकाभिमुख सेवा देणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश राहणार आहे. बँक यासर्व गोष्टींशी समरस झाली असून येणाऱ्या प्रत्येक आव्हानास सामोरे जाणेसाठी सक्षम आहे.

रिझर्व्ह बँकेचे संचालक मा.सतिश मराठेसो तसेच प्रभारी विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर-श्री. अरूण काकडेसो, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर श्री.अमर शिंदेसो यांचे बँकेस बहुमोल मार्गदर्शन लाभले त्यांचा मी आभारी आहे.

याबरोबरच पन्हाळा शाहुवाडी मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या सहकायाने व मार्गदर्शनाने आपली बँक जनमानसात मानाचे स्थान मिळवून आहे. त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

तसेच रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी, एमएससी बँक लि., मुंबई व के.डी.सी.सी. बँक लि., कोल्हापूरचे अधिकारी व इतर स्टाफ यांनी बँकेला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे आहे.

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रीया संघ लि., तात्यासाहेब कोरे नगर व श्री वारणा विभाग सहकारी ग्राहक मंडळ लि., वारणानगर आणि वारणा समुहातील इतर सहकारी व शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकारी वर्ग हे आपले बँकेस नेहमीच सहकार्य देत असतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

तसेच वारणा बँकेचे कायदे सल्लागार, ऑडिटर, व्हॅल्युएटर, टेक्नीशियन, सेवा पुरवठादार यांचे मी आभार मानतो. वारणेची प्रसिध्दी, प्रसार व प्रचार या माध्यमातून ज्यांनी वारणेचा झेंडा अटकेपार नेला त्या वृत्तपत्र समुहातील सर्व घटकांचे, धुरिणांचे मी आभार मानतो.

सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे बँकेवरील प्रेम व अतूट विश्वासामुळेच “आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला अर्थ देणारी बँक” हे ब्रिदवाक्य खऱ्या अर्थाने सत्यात उतरत आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो व संचालक मंडळाचे वतीने बँकेचा ५७ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक आपणापुढे सादर करतो त्यास आपली मंजूरी मिळावी ही विनंती.

धन्यवाद.

जयहिंद-जय महाराष्ट्र-जय सहकार

संचालक मंडळाचे वतीने  
**श्री निपुणराव विलासराव कोरे**  
चेअरमन  
श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

**श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर**  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



**ANNEXURE - A**

<b>NAME OF THE BANK</b>	: SHREE WARANA SAHAKARI BANK LTD, WARANANAGAR.
<b>HEAD OFFICE ADDRESS</b>	: AT.& POST. WARANANAGAR, TAL.PANHALA, DIST. KOLHAPUR-416 113.
<b>DATE OF REGISTRATION</b>	: KPR/BNK/123 DATED - 28/02/1966
<b>DATE &amp; NO.OF RBI LICENCE</b>	: DBOD.UBD .MH.364 P 21/11/1983
<b>JURISDICTION</b>	: ENTIRE MAHARASHTRA STATE.

**[AS ON 31 MARCH, 2022]**

(Rs. in Lacs)

ITEMS		31/03/2022
No. of Branches including H.O		40 + 1 Ext. Counter
Membership	Regular	25908
	Nominal	4914
Paid-up Share Capital		3588.69
Total Reserves and funds		7788.29
Deposits (98912.36)	Current	7237.28
	Saving	14166.15
	Fixed	77508.91
Advances (62805.29)	Secured	59854.98
	Unsecured	2950.31
	Total % of Priority Sector	63.61%
	Total % of Weaker Section	13.33%
Borrowings	Long Term Deposits	292.03
	Over Draft	--
Investment (37104.98)	M.S.C	90.00
	D.C.C.	12705.00
	Govt.Securities.	22254.60
	Others	2055.38
Overdues % (Percentage)		5.94 %
Audit Classification		'A'
Profit for the Year 2021-22		476.14
Permanent Sub- Staff		101
Permanent Other Staff		243
Total Staff		344
Working Capital		112271.15



**INDEPENDENT AUDITOR'S REPORT**

To,  
The Members,  
SHREE WARANA SAHAKARI BANK LTD. WARANANAGAR  
Warananaagar, Tal.: Panhala,  
Dist.: Kolhapur

Ref: Appointment Letter Reference No HO/CEO/327/2021-22 Dated 13.10.2021

**Report on the Financial Statements as a Statutory Auditor**

**Opinion**

1. We have audited the accompanying financial statements of SHREE WARANA SAHAKARI BANK LTD. WARANANAGAR ("the Bank") as at 31st March 2022 which comprise the Balance Sheet as at 31st March 2022 and the Profit & Loss account for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of Head Office and 40 branches audited by us are consolidated in these financial statements.
2. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, except for the effects of matter described in the comments incorporated in LFAR, Part A,B & C of Statutory Audit, the aforesaid financial statements together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 and guidelines issued by Reserve Bank of India and Registrar of Co operative Societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:
  - i) In case of Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2022.
  - ii) In the case of Statement of Profit and Loss Account of the Profit for the year ended on that date.

**Basis for Opinion**

3. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India. Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the Banking Regulations Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020 and the rules made there under and under the provisions of the Maharashtra State Cooperative Societies Act, 1960 and the rules made there under and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics.

We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

**Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Consolidated Financial Statements**

4. The management is responsible with respect to the preparation of these financial statements in accordance with the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, the Registrar of Societies, Maharashtra, The Maharashtra Co operative Societies Act, 1960, The Maharashtra Co operative Societies Rules 1961, Circulars and guidelines issued by Reserve Bank of India from time to time, the accounting standards issued by The Institute of Chartered Accountants of India in so far as applicable to the bank and in accordance with accounting principles generally accepted in India. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, the Management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless the Management either intends to liquidate the bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

The Management is also responsible for overseeing the bank's financial reporting process.

#### **Auditor's Responsibility for the Audit of the Financial Statements**

5. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.

- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation. We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit. We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

## Report on other legal and Regulatory Matters

6. The Balance Sheet and Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third schedule to the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020 and provisions of The Maharashtra Co operative Societies Act, 1960 and The Maharashtra Societies rules, 1961.
7. Subject to the limitations of the Audit indicated in Paragraphs 1 to 5 above, and subject to our observations in Section A, B and C of the Main Audit Report and Branch Audit Reports and to the best of our knowledge and according to the information and explanation given to us and as shown by the books of the Bank and read together with the Notes to the accounts we report that:
  - a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
  - b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit received from the branches.
  - c) The transactions of the Bank, which have come to our notice, are within the powers of the Bank.
  - d) The Balance Sheet and Profit & Loss account dealt with by this report, are in agreement with the books of accounts and returns,



- e) The reports on the accounts of the branches audited by us have been dealt with in preparing our report in manner considered necessary by us.
- f) The Accounting standards adopted by the bank are consistent with those laid down by Institute of Chartered Accountant of India so far as applicable to banks, except for disclosure of AS 3, AS 10 (Revised) & AS 22 .
8. As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of The Maharashtra co-operative Societies Rules 1961
9. We further report that for the year under audit, the bank has been awarded "A" classification.

Place : Kolhapur  
Date : 27.06.2022

**M/s K G B & J ASSOCIATES**  
Chartered Accountants

**CA Santosh Tase**  
Mem. No. 108925  
FRN – 114849W  
UDIN : 22108925ALTDPO1238



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

दिनांक : ३१/०३/२०२२

भांडवल व देणी	शेड्युल	३१/०३/२०२१ रु. पै.	३१/०३/२०२२ रु. पै.
भाग भांडवल	I	३५४५९७३००.००	३५८८६९१००.००
गंगाजळी व इतर निधी	II	७६६५४६५१.८३	७७८८२८७३०.०६
ठेवी	III	९३८५४८५१५३.८८	९८९१२३५५५७.७८
घेतलेली कर्जे	IV	२९२०३१३६.००	२९२०३१३६.००
वसुलीची बिले		०.००	०.००
शाखा मेळ		०.००	०.००
थकव्वाज तरतुद निधी		२१७३१९२२५.६४	२२४९३१९५६.४४
देणे व्याज	V	७४८६६३१.००	४५७०५३१.००
इतर देणी व तरतुदी	VI	८१७१०७९२.०१	११६३५६१९३.५१
मागील सालचा नफा		१७८.१८	४३७४१२.६९
नफा		४७५३७२३४.५१	४७६१४०००.५३
<b>एकूण :</b>		<b>१०८८९८८६२०३.०५</b>	<b>११४५२०४६६१८.०१</b>
बँकेने सभासदांकरीता स्विकारलेल्या तारण जबाबदा-या (बँक गॅरंटी)		२०४३५१७९.९४	३०२०१४६५.९४
डी.ई.ए.एफ.आर.बी.आय (दावा न केलेली ठेव) आयकर देणे		८८७१७२६.६७ ०.००	१०१५८३२३.२७ ३८९५१३.००

श्री. विशाल व्ही. जाधव  
विकास मॅनेजर

श्री. मकरंद स. गंगातिरकर  
जनरल मॅनेजर

श्री. प्रकाश म. डोईजड  
जनरल मॅनेजर

मे. केजीबी आणि जे असोसिएट्स

चार्टर्ड अकॉउंटन्ट्स, कोल्हापूर

वैधानिक लेखापरिक्षक

फॉर्म रजि.नं. : 114849W

अखेरचे ताळेबंद पत्रक

जिंदगी व येणी	शेड्युल	३१/०३/२०२१ रु. पै.	३१/०३/२०२२ रु. पै.
रोख व बँकेतील शिल्लक	VII	५७९१३७०३२.१३	५१६११४८५७.०९
मागणी व अल्पसूचना ठेवी	VIII	०.००	६०००००००.००
गुंतवणूक	IX	३४८०५८६६८८.००	३७९०४९८६५७.००
कर्जे	X	५९८८७५६१२२.८२	६२८०५२९१६७.७५
येणे व्याज	XI	२६१३८१८२०.६४	२६५६०१०१५.४४
वसुलीची विले		०.००	०.००
शाखा मेळ		०.००	०.००
स्थावर मालमत्ता	XII	४२२९२५०८६.८०	४१५५८२५२३.६४
इतर येणी	XIII	७१९२९४२०.६६	९२५८८३६५.०९
कर्जापोटी मिळालेली बँक जिंदगी :		८५१७००३२.००	११११३२०३२.००
<b>एकूण</b>		<b>१०८८९८८६२०३.०५</b>	<b>११४५२०४६६१८.०१</b>

श्री. राजेश पद्माकर सार्दळ  
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. उत्तम बाबासो पाटील  
का. चेअरमन

मा. निपुणराव विलासराव कोरे  
चेअरमन

संचालक मंडळ

मा. अरविंद भाऊसाहेब बुद्रुक  
मा. अॅड. महादेव हिंदुराव चावरे  
मा. विनायक राजाराम बांदल  
मा. सी. शोभा प्रमोद कोरे  
मा. सी.ए. शिल्पा बाबासो शिंगारे

मा. बळवंत शंकर पाटील  
मा. डॉ. प्रशांत मधुकर जमने  
मा. अभिजीत यशवंत पाटील  
मा. सी. नलिनी बसवेश्वर डोईजड

मा. बाळासाहेब यशवंत पाटील  
मा. बाबासो गोविंद बावडे  
मा. प्रकाश रंगराव माने  
मा. सी.ए. नागनाथ अंबाजी बसुदे

मा. घोंडीराम मंगू सिंद  
मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील  
मा. बाबासो नामदेव पाटील



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

दिनांक : ३१/०३/२०२२

खर्च	शेड्युल	३१/०३/२०२१ रु. पै.	३१/०३/२०२२ रु. पै.
ठेवी व कर्जावरील दिलेले व्याज	XIV	५७९३६६३१०.७३	५५१५२१५५८.५४
पगार, भते व प्रॉ. फंड इ.	XV	१०३३५६९८०.१७	१००२८६२६७.००
संचालक मंडळ भते	XVI	५३८७४०.००	९५९२८०.००
भाडे, कर, वीज, विमा इ.	XVII	२८२१५९०६.६८	२४६२०८८२.००
कायदे विषयक खर्च		१९६४७.००	१७५९७०.००
टपाल, तार व टेलिफोन	XVIII	२९१०३१२.१६	३१३२८१३.८०
लेखापरिक्षण फी		२४०८६८३.००	२८४४५४५.५०
घसारा व दुस्तुती खर्च	XIX	४६३०५९४७.०९	४४६९९२३५.०९
स्टेशनरी, छपाई व जाहीरात खर्च	XX	५५०२६६३.०६	८४७३०५२.८३
स्थावर व इतर मिळकतीवरील नफा/ तोटा		४८३४१२.०९	४९४७४१.१८
इतर खर्च	XXI	४६०१४००७.१२	५२०७७७२३.०७
तरतुदी	XXII	१०६३३४०००.००	१०६९२८७०९.००
नफा		४७५३७२३४.५१	४७६१४०००.५३
एकूण:		९६८९९३८४३.६१	९४३८२८७७८.४६

श्री. विशाल व्ही. जाधव  
चिफ़ मॅनेजर

श्री. मकरंद स. गंगातिस्कर  
जलरत मॅनेजर

श्री. प्रकाश म. डोईजड  
जलरत मॅनेजर

मे. केजीबी आणि जे असोसिएटस

चार्टर्ड अकॉंटंट्स, कोल्हापूर

वैधानिक लेखापरिक्षक

फॉर्म रजि.नं. : 114849W

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



अखेरचे नफा-तोटा पत्रक

उत्पन्न	शेड्यूल	३१/०३/२०२१ रु. पै.	३१/०३/२०२२ रु. पै.
कर्जे व गुंतवणुकीवरील मिळालेले व्याज	XXIII	८६२५७८८४२.०८	८७७१३८०८५.३२
कमिशन व हुंडणावळ		२५१३७९१.०८	३०३२१५१.१९
गर्व्ह. सिक्यु. व म्युच. फंड व्यवहारातील नफा		५४८६६८९५.८४	१२६१२०३६.००
स्थावर व इतर मिळकतीवरील नफा		०.००	७०७७७२.००
इतर जमा	XXIV	४९०३४३१४.६९	५०३३८७३४.०३
एकूण:		१६८९९३८४३.६१	१४३८२८७७८.४६

श्री. राजेश पद्माकर सार्दळ  
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. उत्तम बाबासाो पाटील  
व्हा. चेअरमन

मा. निपुणराव विलासराव कोरे  
चेअरमन

संचालक मंडळ

मा. अरविंद भास्करा बुद्रुक  
मा. अॅड. महादेव हिंदुराव चावरे  
मा. विनायक राजाराम बांदल  
मा. सी. शोभा प्रमोद कोरे  
मा. सी.ए. शिल्पा बाबासाो शिंगारे

मा. बळवंत शंकर पाटील  
मा. डॉ. प्रशांत मधुकर जमने  
मा. अभिजीत यशवंत पाटील  
मा. सी. नलिनी बसवैश्वर डोईजड

मा. बाळासाहेब यशवंत पाटील  
मा. बाबासाो गोविंद चावडे  
मा. प्रकाश रंगराव माने  
मा. सी.ए. नागनाथ अंबाजी बसुदे

मा. घोंडीराम मंगू सिदे  
मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील  
मा. बाबासाो नामदेव पाटील

तपशिल	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२
शेड्युल - I भाग भांडवल	रु. पै.	
अधिकृत भाग भांडवल-रु. १०००/- चे भाग वाप्रमाणे	५००००००००.००	५००००००००.००
बसुल भागभांडवल		
१) वैयक्तीक	३५४५९७३००.००	३५८८६९१००.००
२) सहकारी संस्था	०.००	०.००
३) राज्य सरकार	०.००	०.००
	३५४५९७३००.००	३५८८६९१००.००
शेड्युल - II गंगाजळी व इतर निधी	रु. पै.	
१) गंगाजळी निधी	१४७३८६२९३.९६	१६०३५०४८६.९६
२) इमारत निधी	२९९५००००.००	२९९५००००.००
३) रोखे चढ उतार निधी	१३६५७०००.००	१३६५७०००.००
४) गुंतवणूक घसारा निधी	१४९२४५५.००	१२०९२४५५१.००
५) बुडीत व संशयीत कर्ज निधी	५५९३२९३८.६२	०.००
६) ग्रामीण बुडीत व संशयीत निधी	२०५८५९७५०.००	२६१५३६२००.८५
७) स्टँडर्ड असेट निधी	२६२५००००.००	२६२५००००.००
८) घमांदाय निधी	४३५००.००	४३५००.००
९) आकस्मिक खर्च निधी	२५९३००.००	२५९३००.००
१०) सुवर्ण महोत्सव निधी	५२६४०१२.००	५२६४०१२.००
११) पुर्न:मुल्यांकन निधी	२७३४५१३०२.२५	२६२४२५७७५.२५
१२) जनरल प्रोव्हिजन (RP)	७००००००.००	७००००००.००
	७६६५४६५५१.८३	७७८८२८७३०.०६
शेड्युल -III ठेवी	रु. पै.	
१) चालु ठेवी	५९२१२३९४०.७०	७२३७२७६८७.५६
अ) वैयक्तीक	४३६७४३५४५.९२	४९८२२४९०३.६१
ब) सहकारी संस्था	१५५३८०३९४.७८	२२५५०२७८३.९५
२) बचत ठेवी	११९१५४८४६८.५४	१४१६६१५९४५.४६
अ) वैयक्तीक	११६०७३४७४३.५१	१३८६४४००३८.९६
ब) सहकारी संस्था	३०८१३७२५.०३	३०१७५९०६.५०
३) मुदत ठेवी	७६०१८१२७४४.६४	७७५०८९१९२४.७६
अ) वैयक्तीक	४८३३४७७१४०.६४	४९५०९६०४९०.७६
ब) सहकारी संस्था	२७६८३३५६०४.००	२७९९९३१४३४.००
	९३८५४८५१५३.८८	९८९१२३५५७७.७८
शेड्युल - IV घेतलेली कर्जे	रु. पै.	
१) जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेली कर्जे	०.००	०.००
२) इतर बँकांकडून घेतलेली कर्जे	०.००	०.००
३) दिर्घ मुदतीच्या ठेवी	२९२०३१३६.००	२९२०३१३६.००
	२९२०३१३६.००	२९२०३१३६.००

**श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर**  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



तपशिल	३१/०३/२०२१		३१/०३/२०२२	
	रु.	पै.	रु.	पै.
<b>शेड्युल - V देणे व्याज</b>				
१) ठेवीवरील देणे व्याज	७४८६६३१.००		४५७०५३१.००	
	७४८६६३१.००		४५७०५३१.००	
<b>शेड्युल - VI इतर देणी व तरतुदी</b>				
१) ड्राफ्ट पेयेबल	३८८३१३८.५०		१०३४९६९०.९२	
२) अन पेड डिव्हिडंड	१४९८०६०.००		२३०४०३५.००	
३) सेव्हिंग सस्पेन्स	७३२७७७.००		४१०९५२.९४	
४) अनामत	६०६८५१.९०		२२०१५५५.८६	
५) ऑडिट फी	१५००७५०.००		२१०७७४३.००	
६) नोकर उत्तेजनार्थ बक्षिस	८५०००००.००		१००१८०१६.००	
७) इतर देणी	२१००५२१४.६१		२७०७४१९९.७९	
८) इन्कमटॅक्स तरतुद	३३००००००.००		५६३७५०००.००	
९) रजा पगार	१०९८४०००.००		५५१५०००.००	
	८१७१०७९२.०१		११६३५६१९३.५१	
<b>शेड्युल - VII रोख व बँकेतील शिल्लक</b>				
१) रोख शिल्लक	१२८६५२३१४.००		१३१३५८१७२.००	
२) चालू खात्यातील शिल्लक (एम.एस.सी. बँक)	५९१४५०५.३१		४६५९२५५.७७	
३) चालू खात्यातील शिल्लक (डी.सी.सी बँक)	१५२९८९२९३.१७		१०९१९६११५.०६	
४) चालू खात्यातील शिल्लक (राष्ट्रीयकृत बँक)	७४७३९३४९.४४		१५४८१२३१८.७२	
५) चालू खात्यातील शिल्लक (इतर बँका)	२१६८४१५७०.२१		११६०८८९९५.५४	
	५७९१३७०३२.१३		५१६११४८५७.०९	
<b>शेड्युल - VIII मागणी व अल्प सुचना ठेवी</b>		०.००		६०००००००.००
<b>शेड्युल - IX गुंतवणूक</b>				
१) गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमधील गुंतवणूक	२१४५१७३३१४.००		२२२५४६०२८३.००	
२) आदर अँप्रुव्हड सिक्युरिटीजमधील गुंतवणूक	०.००		०.००	
३) शेअर्समधील गुंतवणूक	२३७०००.००		२३७०००.००	
४) डिबेंचर्स/बॉण्डसमधील गुंतवणूक	०.००		१४३२२५०००.००	
५) इतर गुंतवणूक	१३३५१७६३७४.००		१३४१५७६३७४.००	
अ) एम.एस.सी. बँक मुदत ठेव	१५०००००.००		१००००००.००	
ब) डी.सी.सी. बँक मुदत ठेव	१२४१००००००.००		१२७०५०००००.००	
क) इतर बँकातील मुदत ठेव	९२६७६३७४.००		६२०७६३७४.००	
	३४८०५८६६८८.००		३७१०४९८६५७.००	

तपशिल	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२
<b>शेड्यूल - X कर्जे</b>	<b>रु. पै.</b>	
१) अल्प मुदतीची कर्जे	२५६२८४५४०३.२५	२८३२८३८७१८.३३
अ) तारण कर्जे	२५५९८३८५१७.४५	२७८३९२२५०५.४९
ब) विनतारण कर्जे	३००६८८५.८०	४८९१६२१२.८४
२) मध्यम मुदतीची कर्जे	२२४०४८६५६१.५२	२११५५३८६५७.००
अ) तारण कर्जे	१९८७०३२३५२.०६	१८६९४२३७९३.०५
ब) विनतारण कर्जे	२५३४५४२०९.४६	२४६१४४८६३.९५
३) दीर्घ मुदतीची कर्जे	११८५४२४१५८.०५	१३३२१५१७९२.४२
अ) तारण कर्जे	११८५४२४१५८.०५	१३३२१५१७९२.४२
	<b>५९८८७५६१२२.८२</b>	<b>६२८०५२९१६७.७५</b>
<b>शेड्यूल - XI येणे व्याज</b>	<b>रु. पै.</b>	
१) कर्जावरील येणे व्याज	२१७३१९२२५.६४	२२४९३१९५६.४४
२) गुंतवणूकीवरील येणे व्याज	४०८१५११०.००	४०६६९०५९.००
३) आरबीआय एक्स प्रेशिया पेमेंट रिसिन्हेबल	३२४७४८५.००	०.००
	<b>२६१३८१८२०.६४</b>	<b>२६५६०१०१५.४४</b>
<b>शेड्यूल - XII स्थावर मालमत्ता</b>	<b>रु. पै.</b>	
१) जमीन व इमारत	२९३७६०३४.२०	२६६६४७८१.२४
२) फर्निचर फिक्चर	७९२४३१५६.५८	८०४७५२९८.४६
३) इलेक्ट्रीफिकेशन	२६३७२९६९.४३	२७६८२३४३.०१
४) कॉम्प्युटर	१०११४५०८.२६	१५०७४९१९.२२
५) व्हेईकल	४३५७६२०.०२	३२५०८४८.१४
६) लायब्ररी बुक्स	९४९६.०६	८५५८.३२
७) पुर्नमुल्यांकन (जमीन व इमारत)	२७३४५१३०२.२५	२६२४२५७७५.२५
	<b>४२२९२५०८६.८०</b>	<b>४१५५८२५२३.६४</b>
<b>शेड्यूल - XIII इतर येणी</b>	<b>रु. पै.</b>	
१) स्टेशनरी इन स्टॉक	१५८३३३९.२४	२४०७६८०.३२
२) स्टॉक इन स्टॉक	६११२३.६०	३६४५५.००
३) टेलिफोन डिपॉझीट	२४७३४९.००	२४३५४८.००
४) एम.एस.ई.बी. डिपॉझीट	५२८८३७.००	५५१६७८.००
५) वाशी महानगरपालिका डिपॉझीट	१३८००.००	१३८००.००
६) वॉटर सप्लाय डिपॉझीट	९५६४३०.००	९५६४३०.००
७) प्राप्तीकर अॅडव्हान्स	४७९९९२७७.००	४२९२०६२७.००
८) येणे टी.डी.एस.	६०२४६८.३६	८८७३६५.६८
९) इतर येणी	१९९३३७९६.४६	४४५६७७८१.०९
१०) बसुली अधिकारी पगारपोटी डिपॉझीट	३०००.००	३०००.००
	<b>७१९२९४२०.६६</b>	<b>९२५८८३६५.०९</b>



**श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर**  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



तपशिल	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२
शेड्युल - XIV ठेवी व कर्जावरील दिलेले व्याज	रु. पै.	रु. पै.
१) ठेवीवरील	५७९३६६३१०.७३	५५१५२१५५८.५४
२) कर्जावरील	०.००	०.००
	५७९३६६३१०.७३	५५१५२१५५८.५४
शेड्युल - XV पगार, भते, प्रा.फंड इ.	रु. पै.	रु. पै.
१) पगार व भते	८५१८९४१५.००	८६६५१७८४.००
२) मेडीकल अलॉन्स	१०९३०००.००	११०००००.००
३) प्रा. फंड बँक वर्गणी	६३९४७६८.००	६९२९११५.००
४) म.नि.कु.नी. बँक वर्गणी	२०७७२२.४५	०.००
५) ग्रॅज्युईटी खर्च	३६१७३१९.००	५३२८६९४.००
६) इन्शुरन्स फंड वर्गणी	२५०२९१.००	२५७०९०.००
७) नोकर युनिफॉर्म	१२०७२८५.७२	०.००
८) लेबर वेलफेअर बोर्ड बँक वर्गणी	२०७३६.००	१९५८४.००
९) नोकर उत्तेजनार्थ बक्षिस	५३७६४४३.००	०.००
	१०३३५६९८०.१७	१००२८६२६७.००
शेड्युल - XVI संचालक मंडळ भते	रु. पै.	रु. पै.
१) संचालक सिटींग अलॉन्स	२२७७००.००	४२७२३७.००
२) संचालक प्रवास खर्च	३११०४०.००	५३२०४३.००
	५३८७४०.००	९५९२८०.००
शेड्युल - XVII भाडे, कर, वीज व विमा इ.	रु. पै.	रु. पै.
१) ऑफीस भाडे	१६८८८२२२.५७	१५७८७६०८.७१
२) म्युनिसिपल टॅक्स	२८५७७०९.००	१८८४५४२.००
३) विमा हप्त्या	२८३१६६४.००	१८६८६९५.१२
४) वीज बिल	५६३८३११.११	५०८००३६.१७
	२८२१५९०६.६८	२४६२०८८२.००
शेड्युल - XVIII टपाल, तार व टेलिफोन	रु. पै.	रु. पै.
१) टपाल व तार	३९६९१५.६०	४८२३७९.५५
२) टेलिफोन बिल	२५१३३९६.५६	२६५०४३४.२५
	२९१०३१२.१६	३९३२८१३.८०
शेड्युल - XIX घसारा व दुरुस्ती खर्च	रु. पै.	रु. पै.
१) घसारा	३२०३७२०७.०५	२६९०४५६८.७८
२) दुरुस्ती खर्च	२१७९२५१.३१	१७६०९२६.१४
३) मेन्टेनन्स खर्च	१२०८९४८८.७३	१६०३३७४०.०९
	४६३०५९४७.०९	४४६९९२३५.०१



# श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

तपशिल	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२
शेड्यूल - XX स्टेशनरी छापाई व जाहिरात	रु. पै.	रु. पै.
१) स्टेशनरी व सादिलवार	२४५५०१८.९७	१९१०३६६.७३
२) जाहिरात खर्च	३०४७६४४.०९	६५६२६८६.१०
	५५०२६६३.०६	८४७३०५२.८३
शेड्यूल - XXI इतर खर्च	रु. पै.	रु. पै.
१) प्रवास खर्च	४४८२१२.२५	७३६६८१.३४
२) पेट्रोल बील	९५९६२२.१५	१६८९४३१.०३
३) टॅक्सी भाडे	४०५७७.००	६३५३४.६०
४) अतिथी खर्च	१००३९९७.६०	१३६२२०९.५८
५) मिटींग खर्च	९५०२.००	६७५०६.००
६) पेपर व मासिके खर्च	७०६०५.००	८२५२३.००
७) दिलेले कमिशन	१४९७०.८०	५६३६६०.५०
८) सराफ फी	६२१९०.००	७६८९७६.००
९) साधारण सभा खर्च	५७४५०.००	१०६८०२.५०
१०) समारंभ खर्च	१४८९९०.००	३६४१९७.००
११) गव्हर्नमेंट सिव्क्यु. ऑगोर्टेटावझेशन	५७४६४७.००	३००९९३.००
१२) गेस्ट हाउस खर्च	१३६५५६.००	१००८३४.००
१३) प्राव्हीडंड फंड व्यवस्थापन खर्च	३८२४६९.००	२९९२८२.००
१४) लक्ष्मीपुजन ठेव रेग्युनरेशन चार्जेस	२००५२९९.८८	१५४७१७४.९१
१५) डिपॉझीट इनरयुरन्स प्रिमीयम	१०९६७७९६.२९	११२५३००३.००
१६) व्याजावरील रिबेट	९२४८१०.००	२०८३३७७.००
१७) वस्तु व सेवा कर (जी.एस.टी.)	५८०८००८.८९	४३९१६३३.०२
१८) व्यावसाय कर	२५००.००	२५००.००
१९) बँक असोसिएशन व इन्स्टीट्यूट वर्गणी	२७८६६१.००	३१३५१६.००
२०) ट्रेनिंग खर्च	६४६४.००	५३५०.००
२१) एक रकमी कर्ज परतफेड योजनेतील सवलत	७१४७१८४.०५	७९८९९७२.०४
२२) वाहतुक मजुरी खर्च	८३२२७१९.००	९०२७४०२.००
२३) टि.व्ही.केबल खर्च	०.००	२४६५४.००
२४) जनरेटर - पेट्रोल, डिझेल व दुरुस्ती खर्च	७६१८५७.२२	११५८७०९.०३
२५) लिफ्ट खर्च	०.००	११४१४६.६२
२६) वसुली खर्च	८५४.००	२००९९.४०
२७) इन्कम टॅक्स खर्च	८७८०.००	०.००
२८) सोमे तारण कर्ज स्टॅम्प चार्जेस	५३८००.६०	६७६७७२.५०
३१) सर्विहिस चार्जेस खर्च	५०७१६०५.२०	५२७२९४६.०२
३०) इतर खर्च	७४३८७८.२७	१६८९८३६.९८
	४६०१४००७.१२	५२०७७७२३.०७

**श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर**  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



तपशिल	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२
	रु. पै.	रु. पै.
<b>शेड्यूल - XXII तरतुदी</b>		
१) इन्कम टॅक्स	३०००००००.००	२६३७५०००.००
२) ग्रामीण बुडीत फंड	४६००००००.००	५१६५७७७२.००
३) नोंकर उत्तेजनार्थ बक्षिस	८५००००००.००	१०००००००.००
४) गुंतवणूक घसारा निधी	११००००००.००	१०६००००००.००
५) स्टॅंडर्ड असेट निधी	२२५०००००.००	०.००
६) रजा पगार	१०९८४०००.००	५५१५०००.००
७) जनरल प्रोव्हिजन (ठंड)	७०००००००.००	०.००
८) मुदत संपलेल्या ठेवीचे व्याज तरतुद	५०००००.००	०.००
९) कोविड १९ व्याजाच्या तरतुदीवर व्याज	०.००	२७८०९३७.००
	<b>१०६३३४०००.००</b>	<b>१०६९२८७०९.००</b>
<b>शेड्यूल - XXIII कर्जे व गुंतवणुकीवरील मिळालेले व्याज</b>		
१) कर्जावरील	६४८९७९०८७.७९	६६०१६४०८७.०४
२) गुंतवणुकीवरील	२१३५९९७५४.२९	२१६९७३९९८.२८
	<b>८६२५७८८४२.०८</b>	<b>८७७१३८०८५.३२</b>
<b>शेड्यूल - XXIV इतर जमा</b>		
१) इमारत भाडे	९२६६६.१०	६७०००.००
२) लॉकर भाडे	४२२६६४४.०९	५०९०७९७.४६
३) सर्व्हिस चार्जेस	२९३५७९२५.१४	३४३५६६१५.४१
४) प्रोसेस फी	४६९३२४६.३०	८८४३३२६.९३
५) इतर जमा	१०६६४६३२.९८	१९८०९९४.२३
	<b>४९०३४३१४.६१</b>	<b>५०३३८७३४.०३</b>

मे. केजीबी आणि जे असोसिएट्स  
चार्टर्ड अकॉउंटंट्स, वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विशाल व्ही. जाधव  
चिफ मॅनेजर

श्री. मकरंद स. गंगातिस्कर  
जनरल मॅनेजर

श्री. प्रकाश म. डोईजड  
जनरल मॅनेजर

श्री. राजेश पच्चाकर सार्दळ  
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. उत्तम बाबासो पाटील  
व्हा. चेअरमन

मा. निपुणराव विलासराव कोरे  
चेअरमन

**संचालक मंडळ**

मा. अरविंद भाऊसाहेब बुद्रुक  
मा. अॅड. महादेव शिंदुराव चावरे  
मा. विनायक राजाराम बांदल  
मा. सी. शोभा प्रमोद कोरे  
मा. सी.ए. शिल्पा बाबासो शिनगारे

मा. बळवंत शंकर पाटील  
मा. डॉ. प्रशांत मधुकर जमने  
मा. अभिजीत यशवंत पाटील  
मा. सी. नलिनी बसवेश्वर डोईजड

मा. बाळासाहेब यशवंत पाटील  
मा. बाबासो गोविंद चावडे  
मा. प्रकाश रंगराव माने  
मा. सी.ए. नागनाथ अंबाजी बसुदे

मा. धोंडीराम मंगू सिद  
मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील  
मा. बाबासो नामदेव पाटील



# श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

## SHREE WARANA SAHAKARI BANK LTD., WARANANAGAR TAL-PANHALA, DIST-KOLHAPUR

### Significant Accounting Policies and Notes forming part of the Balance Sheet and Profit and Loss Account for the year ended 31st March, 2022.

1. Notes Forming Part of Balance Sheet as on 31st March, 2022 and Profit and Loss a/c for the year ended 31st March, 2022.

#### 1.1 Overview

Shri Warana Sahakari Bank Ltd., Warananagar was incorporated in 1966 and providing wide range of banking and financial services.

#### 1.2 Basis of Preparation

The financial statements have been prepared and presented under historical cost convention on the accrual basis of accounting, unless otherwise stated and comply with generally accepted accounting principles, statutory requirements prescribed under The Banking Regulation Act 1949 and Maharashtra State Co-operative Societies Act 1960, circulars and guidelines issued by Reserve Bank of India (RBI) from time to time, the Accounting Standards (AS) issued by The Institute of Chartered Accountants of India (ICAI) and practices prevailing in the co-operative banks in India.

#### 1.3 Use of Estimates

The preparation of financial statements, in confirmative with generally accepted accounting principles, requires management to make estimates and assumptions that affect the reported amount of assets, liability, revenues, expenses and disclosure of contingent liability as at the date of financial statements. Management believes that the estimates used in the preparation of financial statements are prudent and reasonable. Any revision to the accounting estimates are recognized prospectively.

#### 2. Advances

2.1 Advances are classified into Standard, Substandard, Doubtful and Loss Assets and provisions are made in accordance with the prudential norms prescribed by RBI. In addition to this, a general provision on Standard Asset is also made as per RBI directives. The provisions are made at higher level keeping in view the principle of conservatism. The provision coverage ratio (PCR) is 52.89%

2.2 The overdue interest in respect of non performing advances is reversed separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by RBI.

2.3 During this year no account has been reconstructed so far.

#### 3. Investments

##### 3.1 Categorization of Investments

In accordance with guidelines issued by RBI, the bank has classified it's a investments portfolio into the following three categories.

(i) Held to Maturity (HTM)

(ii) Held for Trading (HFT)

(iii) Available for Sale (AFS)

##### 3.2 Classification of Investments

For the purpose of disclosure in Balance Sheet, investments are classified as required under Banking Regulation Act and RBI guidelines as follows:

(i) Govt. Securities

(ii) Other Approved Securities

(iii) Shares

(iv) Debentures and Bonds

(v) Others

##### 3.3. Valuation of Investments

(i) Held to Maturity

These investments have been valued at acquisition cost. Any premium on acquisition is amortized over the

balance period of maturity, with a debit to a profit and loss account. The book value of security is reduced to the extent of amount amortized during the relevant accounting period.

ii) Available for Sale

Investment under this category has been marked to market on the basis of guidelines issued by RBI. Net depreciation, if any, under each classification has been provided for, net appreciation, if any, has been ignored.

(iii) As on 31st March, 2022, Investment Fluctuation Reserve is Rs. 136.57 Lacs and Investment Depreciation Reserve is Rs. 59.92 Lacs.

#### 4. Revenue Recognition (AS-9)

4.1 Items of Income and Expenditure are accounted for on accrual basis, unless otherwise stated.

4.2 Interest income on performing advances, fixed income securities and investments are recognized on accrual basis.

4.3 Income from non performing assets is recognized to the extent realized, as per directives issued by RBI.

4.4 Commission income on Bank Guarantee is recognized on receipt basis and Exchange and Brokerage are recognized on realization. Locker rent is recognized as income on receipt basis.

#### 5. Fixed Assets & Depreciation (AS-10 & AS-6)

5.1 Fixed Assets are stated at historical cost less depreciation at the rates mentioned in Income Tax Act 1961 except Computer Hardware & Software which is depreciated on Straight Line Method @ 33.33% & Motor Vehicles are depreciated on Straight Line Method @ 15%.

5.2 Premises have been revalued from time to time as per valuation reports of registered government approved valuers. The surplus arising out of such revaluation is carried to Premises and is accounted under Revaluation Reserve.

5.3 During the year, the depreciation relatable to the value of revalued figure of fixed assets is debited to Revaluation Reserve account in with a corresponding credit to the the respective asset account.

5.4 Depreciation on fixed assets purchased during the year is provided from the month the asset is put to use.

#### 6. Employee Benefits (AS-15)

6.1 Provident Fund and Family Pension Contribution are made to the office of PF Commissioner and are accounted for on actual payment basis.

6.2 The liability towards Gratuity and Group Insurance Scheme is assessed on actuarial valuation made by LIC as per Accounting Standards 15 (revised) and the same is fully provided for.

6.3 The compensated leave absences with respect to the employees are categorised into Sick Leaves, Privileged Leaves and Casual Leaves. Sick Leaves are accounted for at the time of payment, in the year during which the employee retires. Privileged Leaves are provided for at actual with respect to balance leaves in excess of 30 days (if any). Casual Leaves are provided for at actual.

#### 7. Segment Reporting (AS-17)

Business Segment

(F.Y.2021-22)

Sr No	Particulars	Treasury	Wholesale Banking	Retail Banking	Other Banking	Total
1	Segment Revenue	23.03	27.67	43.16	0.52	94.38
2	Segment Result	6.48	8.63	13.32	0.51	28.94
3	Unallocated Expenses					21.54
4	Operating Result					7.40
5	Income Tax Expense					2.64
6	Net Profit					4.76
<b>Other Information</b>						
7	Segment Assets	392.73	265.48	396.72	0.00	1054.93
8	Unallocated Assets					90.28
9	Total Assets					1145.20
10	Segment Liabilities	274.49	290.80	483.01	0.00	1048.30
11	Unallocated Liabilities					96.90
12	Total Liabilities					1145.20

Sr No	Particulars	Treasury	Wholesale Banking	Retail Banking	Other Banking	Total
1	Segment Revenue	26.71	27.70	42.06	0.43	96.90
2	Segment Result	10.90	7.33	11.12	0.43	29.77
3	Unallocated Expenses					22.02
4	Operating Result					7.75
5	Income Tax Expense					3.00
6	Net Profit					4.75
<b>Other information</b>						
7	Segment Assets	374.15	255.00	374.29	0.00	1003.44
8	Unallocated Assets					85.55
9	Total Assets					1088.99
10	Segment Liabilities	250.12	284.21	461.09	0.00	995.42
11	Unallocated Liabilities					93.57
12	Total Liabilities					1088.99

### Geographical Segment

The bank operates in a single geographical segment hence the relevant geographical segment reporting stands inapplicable.

### 8. Related Party Disclosures (AS-18)

The Bank is a co-operative society under the State Co-operative Society Act, 1960 and there are no Related Parties requiring a disclosure under Accounting Standard-18 issued by The Institute of Chartered Accountants of India other than of the Key Management Personnel. There being only one CEO Mr Rajesh Padmakar Sardal for the the financial year 2021-2022, in terms of RBI Circular dated March 29, 2003, he being a single party coming under the category, no further details thereon are required to be disclosed.

### 9. Operating Leases (AS-19)

Lease rental obligations in respect of assets taken on operating leases are charged to Profit and Loss account on straight line basis over the lease term. Initial direct costs (if any) are also charged to the profit and loss account.

### 10. Earnings Per Share (AS-20)

Particulars	2021-2022	2020-2021
Net Profit (Loss) after Income Tax (in Rs)	4,76,14,000.53	4,75,37,234.51
No of Shares (in Nos)	25908	25123
Nominal Value of Shares (in Rs.)	1000	1000
EPS (in Rs)	1837.81	1892.18

### 11. Income Tax (AS-22)

11.1 Provision for current tax is made on the basis of estimated taxable income for the year.

11.2 Deferred tax is required to be recognized on the basis of difference between Taxable income and Accounting income that originated in one period and capable of reversal in one or more subsequent period. But due to the various appeals for deduction under section 36(via), there is no certainty as to the taxable income, bank has not provided the deferred tax liability/assets.

11.3 Deferred Tax assets are recognized only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such Deferred Tax assets can be realized.

**12. Impairment of Assets (AS-28)**

Since bank has ascertained that there is no material impairment of any of its assets. No provision on account of impairment of assets is required to be made.

**13. Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets (AS-29)**

13.1. A Provision is recognized when there is a present obligation as a result of past event and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made.

13.2. Provisions are not discounted to its present value and are determined based on based estimate required to settle the obligation at the balance sheet date.

13.3. Contingent Liabilities are disclosed on the face of the balance sheet.

13.4. Contingent Assets are not recognized.

**14. Accounting for Goods and Services Tax**

Goods and Services Tax (GST) collected on supplies is accounted in GST Payable account and input GST as eligible and upto 50% is accounted in GST Receivable Account. Remaining 50% is transferred to Profit and Loss account as an expense.

**15. Non-Banking Assets**

The Details of non-banking assets are as below:-

Particulars	2021-2022	2020-2021
No of Assets Converted into NBA during the year	1	1
Aggregate Value of accounts purchased ( including outstanding principle, Unrecovered interest, other charges and write off amount)	2.59	2.54
Aggregate Consideration (Including Stamp Duty)	2.59	2.54

The Bank management is of the opinion that as the amount of overdues in form of interest and other charges are yet to be recovered; bank wants to keep its rights of recovery intact. Further, in view of this, there are some other properties of the borrower(s) which are also not released by the bank.

**M/s KGB and J Associates.**  
Charetered Accountants

**CA Santosh S. Tase**  
PARTNER M. NO .108925  
FRN 114846W  
UDIN:-22108925ALTDPO1238

Place : Kolhapur  
Date : 27.06.2022

### As per RBI Circular, Disclosure of various Information

16 In pursuance to RBI circular No. RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.No.45/21.04.018/2021-22 dated 30 August,2021 in relation to Master Direction on Financial Statements - Presentation and Disclosures the following disclosures are made.

#### 1. Regulatory Capital

##### a) Composition of Regulatory Capital

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)	55.69	54.42
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	0.00	0.00
iii)	<b>Tier 1 capital (i + ii)</b>	<b>55.69</b>	<b>54.42</b>

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
iv)	Tier 2 capital	18.22	18.87
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	73.91	73.29
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	598.83	581.16
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	9.29%	9.36%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	9.30%	9.36%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	3.04%	3.25%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	12.34%	12.61%
xi)	Leverage Ratio*	NA	NA
xii)	Percentage of the shareholding of <ul style="list-style-type: none"> <li>a) Government of India</li> <li>b) State Government (specify name)<sup>†</sup></li> <li>c) Sponsor Bank<sup>‡</sup></li> </ul>	NA	NA
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	3.10	1.51
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which: Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	Nil	Nil
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	Nil	Nil



**b) Draw down from Reserves**

Name of the Reserve	Amount as on 31.03.2022	Amount Drawn Down during the year	Remarks (if any)
Bad and Doubtful Debts Reserve	26.15	5.73	On account of transfer of the requisite assets to ARC in pursuant to agreement dated 29.03.2022.
Revaluation Reserve	26.24	1.10	On account of Depreciation on the revalued portion of the fixed assets.

**2. Asset liability management-**

Maturity pattern of certain items of assets and liabilities

Amount in ₹ crore)

	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 days	31 days to 2 months	Over 2 months and upto 3 months	Over 3 months and upto 6 months	Over 6 months and upto 1 year	Over 1 year and upto 3 years	Over 3 years and upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	30.37	20.80	15.29	18.03	10.36	24.17	150.98	292.57	404.10	17.70	4.75	989.12
Advances	0.00	9.66	9.66	28.42	25.71	25.71	35.11	151.00	222.13	66.50	54.15	628.05
Investments	0.00	9.00	9.95	28.95	2.00	2.00	5.10	96.95	13.33	20.33	183.43	371.04
Borrowings	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	2.92	0.00	2.92
Foreign Currency assets	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--
Foreign Currency liabilities	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

### 3. Investments

#### a) Composition of Investment Portfolio

As at 31/03/2022(current year balance sheet date)

Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments Outside India	
<b>Held to Maturity</b>												
Gross	192.74	19.89	0.02	0.00	0.00	0.00	212.65	0.00	0.00	0.00	0.00	212.65
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0
Net	192.74	19.89	0.02	0.00	0.00	0.00	212.65	0.00	0.00	0.00	0.00	212.65
<b>Available for Sale</b>								0.00	0.00	0.00	0.00	
Gross	9.92	0.00	0.00	0.00	0.00	14.43	24.35	0.00	0.00	0.00	0.00	24.35
Less: Provision for depreciation and NPI	0.60	0.00	0.00	0.00	0.00	0.61	1.21	0.00	0.00	0.00	0.00	1.21
Net	9.32	0.00	0.00	0.00	0.00	13.82	23.14	0.00	0.00	0.00	0.00	23.14
<b>Held for Trading</b>								0.00	0.00	0.00	0.00	
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
<b>Total Investments</b>	202.66	19.89	0.02	0.00	0.00	14.43	237.00	0.00	0.00	0.00	0.00	237.00
Less: Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.60	0.00	0.00	0.00	0.00	0.61	1.21	0.00	0.00	0.00	0.00	1.21
Net	202.05	19.89	0.02	0.00	0.00	13.82	235.79	0.00	0.00	0.00	0.00	235.79

**श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर**  
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



As at 31.03.2021(previous year balance sheet date)

Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments Outside India	
<b>Held to Maturity</b>												
Gross	194.72	0.00	0.02	0.00	0.00	0.11	194.85	0.00	0.00	0.00	0.00	194.85
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.00	0.02
Net	194.72	0.00	0.00	0.00	0.00	0.11	194.83	0.00	0.00	0.00	0.00	194.83
<b>Available for Sale</b>								0.00	0.00	0.00		
Gross	19.80	0.00	0.00	0.00	0.00	0.00	19.80	0.00	0.00	0.00	0.00	19.80
Less: Provision for depreciation and NPI	0.13	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.13	0.00	0.00	0.00	0.00	0.13
Net	19.67	0.00	0.00	0.00	0.00	0.00	19.67	0.00	0.00	0.00	0.00	19.67
<b>Held for Trading</b>								0.00	0.00	0.00		
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
<b>Total Investments</b>	214.52	0.00	0.02	0.00	0.00	0.11	214.65	0.00	0.00	0.00	0.00	214.65
Less: Provision for non-performing investments	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.00	0.02
Less: Provision for depreciation and NPI	0.13	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.13	0.00	0.00	0.00	0.00	0.13
Net	214.39	0.00	0.02	0.00	0.00	0.11	214.52	0.00	0.00	0.00	0.00	214.52

**b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve**

Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	0.15	0.02
b) Add: Provisions made during the year	1.06	0.13
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	0.00	0.00
d) Closing balance	1.21	0.15
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	1.36	1.29
b) Add: Amount transferred during the year	0.00	0.07
c) Less: Drawdown	0	0
d) Closing balance	1.36	1.36
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	5.59%	6.88%

**c) Sale & Transfers to/From HTM category**

During the year under audit, the bank has not transferred to/from HTM category beyond permissible limit.

**d) Non SLR Investment portfolio**

**i) Non performing non SLR investment**

Particulars	Current Year	Previous Year
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	0.00	0.00
b) Additions during the year since 1st April	0.00	0.00
c) Reductions during the above period	0.00	0.00
d) Closing balance	0.00	0.00
e) Total provisions held	0.00	0.00

**ii) Issuer composition of non-SLR investments**

Sr. No.	Issuer	Amount	Extent of Private Placement	Extent of 'Below Investment Grade' Securities	Extent of 'Unrated' Securities	Extent of 'Unlisted' Securities					
						(3)		(4)		(5)	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)					
		Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year
a)	PSUs	0	0	0	0	0	0	0	0	0	0
b)	FIs	0	0	0	0	0	0	0	0	0	0
c)	Banks	0	0	0	0	0	0	0	0	0	0
d)	Private Corporates	0	0	0	0	0	0	0	0	0	0
e)	Subsidiaries/ Joint Ventures	0	0	0	0	0	0	0	0	0	0
f)	Others	14.34	0.02	0	0	0	0	0	0	14.34	0.02
g)	Provision held towards depreciation	0.00	0.00	0	0	0	0	0	0	0	0
	<b>Total *</b>	<b>14.34</b>	<b>0.02</b>					<b>0</b>	<b>0</b>	<b>14.34</b>	<b>0.02</b>

**4. Asset quality**

a) Classification of advances and provisions held

	Standard		Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	544.37	9.68	44.82	0	54.50	598.87
Add: Additions during the year					14.12	
Less: Reductions during the year*					18.01	
Closing balance	577.44	14.11	36.50		50.61	628.05
*Reductions in Gross NPAs due to:						
Upgradation					17.19	17.19
Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					0.82	0.82
Write-offs:						
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	2.62				26.18	28.80
Add: Fresh provisions made during the year	0.00				5.71	5.71
Less: Excess provision reversed/ Write-off loans	0.00				5.73	5.12
Closing balance of provisions held	2.62				26.16	58.19
<b>Net NPAs</b>						
Opening Balance					28.32	
Add: Fresh additions during the year					0	
Less: Reductions during the year					7.21	
Closing Balance					21.11	21.11
<b>Floating Provisions</b>						
Opening Balance						--
Add: Additional provisions made during the year						--
Less: Amount drawn down <sup>15</sup> during the year						--
Closing balance of floating provisions						--

Ratios (in per cent)	Current Year	Previous Year
Gross NPA to Gross Advances	8.06%	9.10%
Net NPA to Net Advances	4.06%	4.95%
Provision coverage ratio	51.68%	48.03%

**b) Sector-wise Advances and Gross NPAs**

Sr. No.	Sector*	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
<b>i)</b>	<b>Priority Sector</b>						
a)	Agriculture and allied activities	80.15	12.50	1.99%	78.68	12.83	2.14%
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	137.38	2.21	0.35%	50.07	3.89	0.65%
c)	Services	133.85	19.45	3.10%	229.56	22.78	3.80%
d)	Personal loans	29.38	1.33	0.21%	16.90	1.13	0.19%
	Subtotal (i)	380.76	35.48	5.46%	375.21	40.63	6.78%
<b>ii)</b>	<b>Non-priority Sector</b>						
a)	Agriculture and allied activities	0.42	0.00	0.00%	0.00	0.00	0.00%
b)	Industry	0.77	0.00	0.00%	0.00	0.00	0.00%
c)	Services	3.30	0.00	0.00%	0.21	0.00	0.00%
d)	Personal loans	242.80	15.13	2.41%	223.45	13.87	2.32%
	Sub-total (ii)	247.29	15.13	2.16%	223.66	13.87	2.32%
	<b>Total (I + ii)</b>	<b>628.05</b>	<b>50.61</b>	<b>8.06%</b>	<b>598.87</b>	<b>54.50</b>	<b>9.10%</b>

**c) Disclosure of Transfer/acquired of Loan Exposures**

<b>i) Details of stressed loans transferred during the year</b>			
All amounts in crore	To ARCs	To Permitted transferees	To other transferees
No of accounts	58	–	--
Aggregate principal outstanding of loans transferred	21.97	–	--
Weighted average residual tenor of the loans transferred (in years)	2.08	–	--
Net Book value of Loans transferred (At the time of transfer)	16.85	–	--
Aggregate Consideration	16.85	–	--
Additional consideration realized in respect of loan accounts transferred in earlier years	0.00	–	--

- BDDR reversed for the above stressed accounts on sale to ARC- Rs-5.12 Cr.
- SR held against above sale amounts to Rs.14.32 Cr. Since the transaction is concluded on 29th March,2022, no rating is applicable.

ii) Details of stressed loans acquired during the year		
All amounts in ₹ crore	From SCBs,RRBs,UCBs, StCBsDCCBs,AIFIS,NPFCs including Housing finance companies	From ARCs
Aggregate principal outstanding of loans transferred	NIL	NIL
Aggregate Consideration paid		
Weighted average residual tenor of the loans transferred (in years)		

**d) Fraud accounts**

	Current year	Previous year
Number of frauds reported	Nil	Nil
Amount involved in fraud (₹ crore)	Nil	Nil
Amount of provision made for such frauds (₹ crore)	Nil	Nil
Amount of Unamortised provision debited from 'other reserves' as at the end of the year. (₹ crore)	Nil	Nil

**i) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress**

Disclosures to be made half yearly starting September 30 ,2021

(Amounts in ₹ crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan- Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half- year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of this half-year
Personal Loans	-				
Corporate persons*	7.00	-	-	-	7.00
Of which MSMEs	7.00	-	-	-	7.00
Others	-	-	-	-	-
Total	7.00	-	-	-	7.00

\* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

**Disclosures to be made half yearly starting March 21,2022**

(Amounts in ₹ crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan- Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half-year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of this half-year
Personal Loans	-				
Corporate persons*	7.00	-	-	-	7.00
Of which MSMEs	7.00	-	-	-	7.00
Others	-	-	-	-	-
<b>Total</b>	<b>7.00</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>7.00</b>

\* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

**5. Exposures**

**a) Exposure to real estate sector**

(Amount in ₹ crore)

Category	Current year	Previous Year
<b>i) Direct exposure</b>		
<b>a) Residential Mortgages –</b> Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	46.73	46.46
<b>b) Commercial Real Estate –</b> Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	39.94	40.79
<b>c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –</b>	0.00	0.00
i. Residential		
ii. Commercial Real Estate		
ii. Indirect Exposure		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	0.00	0.00
<b>Total Exposure to Real Estate Sector</b>	<b>86.67</b>	<b>87.25</b>



**b) Unsecured advances**

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total unsecured advances of the bank Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	29.50 0	25.64 0
Estimated value of such intangible securities	0	0

**c) Factoring exposures - Nil**

**6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs**

**a) Concentration of deposits**

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	213.52	162.27
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	21.59%	17.28%

**b) Concentration of advances\***

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total advances to the twenty largest borrowers	155.92	144.92
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	23.11%	18.54%

**c) Concentration of exposures\*\***

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total exposure to the twenty largest borrowers/customers	157.56	140.60
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	19.59%	18.24%

**d) Concentration of NPAs**

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total Exposure to the top twenty NPA accounts	34.81	36.84
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	68.80%	67.59%

## 7. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
i) Opening balance of amounts transferred to DEA Fund	0.89	0.57
ii) Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.19	0.36
iii) Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	0.06	0.04
iv) Closing balance of amounts transferred to DEA Fund	1.02	0.89

## 8. Disclosure of complaints

### a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Banking Ombudsman (OBOs)

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
<b>Complaints received by the bank from its customers</b>		
1. Number of complaints pending at beginning of the year	Nil	Nil
2. Number of complaints received during the year	Nil	Nil
3. Number of complaints disposed during the year	Nil	Nil
3.1 Of which, number of complaints rejected by the bank	Nil	Nil
4. Number of complaints pending at the end of the year	Nil	Nil
<b>Maintainable complaints received by the bank from OBOs</b>		
5. Number of maintainable complaints received by the bank from OBOs	Nil	Nil
5.1. Of 5, number of complaints resolved in favour of the bank by BOs	Nil	Nil
5.2 Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by BOs	Nil	Nil
5.3 Of 5, number of complaints resolved after passing of Awards by BOs against the bank	Nil	Nil
6. Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	Nil	Nil
Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in BO Scheme 2006 and covered within the ambit of the Scheme.		

**b) Top five grounds of complaints received by the bank from customers**

Grounds of complaints: (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
<b>Current Year</b>					
Ground - 1	NA	NA	NA	NA	NA
Ground - 2	NA	NA	NA	NA	NA
Ground - 3	NA	NA	NA	NA	NA
Ground - 4	NA	NA	NA	NA	NA
Ground - 5	NA	NA	NA	NA	NA
Others	NA	NA	NA	NA	NA
Total	NA	NA	NA	NA	NA
<b>Previous Year</b>					
Ground - 1	NA	NA	NA	NA	NA
Ground - 2	NA	NA	NA	NA	NA
Ground - 3	NA	NA	NA	NA	NA
Ground - 4	NA	NA	NA	NA	NA
Ground - 5	NA	NA	NA	NA	NA
Others	NA	NA	NA	NA	NA
Total	NA	NA	NA	NA	NA

**9. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India**

Penalties imposed by the Reserve Bank of India - Nil

**10. Disclosure on Remuneration**

Remuneration paid to Mr. Rajesh Padmakar Sardal (Chief Executive Officer) during the year is Rs19.83 Lakh

**11. Other Disclosures**

**a) Business ratios**

Particulars	Current year	Previous Year
i) Interest Income as a percentage to Working Funds	7.97%	8.44%
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.61%	1.12%
iii) Cost of Deposits	5.94%	6.51%
iv) Net Interest Margin	3.46%	3.10%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	0.67%	1.53%
vi) Return on Assets	0.43%	0.47%
vii) Business (deposits plus advances) per employee <sup>31</sup> (in ₹ crore)	4.70	4.51
viii) Profit per employee (in ₹ crore)	0.01	0.01

## b) Bancassurance business

Particulars	
Business partner	LIC & Future Generali India Insurance Co Ltd
Insurance Commission earned	2020-21 Rs.13.20 Lakhs 2021-22 Rs.10.76 Lakhs

## c) Marketing and distribution -Nil

No any fees / remuneration received in respect of the marketing and distribution function (excluding banc assurance business).

## d) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)

The amount of PSLCs (category-wise) sold and purchased during the year shall be disclosed	Nil
---	-----

## e) Provisions and contingencies

(Amount in ₹ Crore)

Provision debited to Profit & Loss Account	Current Year	Previous Year
Provision made towards Income Tax	2.64	3.00
Provision for Standard Asset	0.00	0.22
General Provision(R.P)	0.00	0.70
Provision for B.D.D.R	5.10	4.60
Provision for Bonus	1.00	0.85
Provision for IDR	1.06	0.11
Provision for C.L.Salary	0.12	0.23
Provision for P.L.Salary	0.43	0.87
Provision for Mature Deposit Int	0.00	0.05
Provision for COVID 19 Interest on Interest	0.27	0.00
<b>Total</b>	<b>10.62</b>	<b>10.63</b>

<b>CONTINGENT LIABILITIES-</b>	<b>Current year</b>	<b>Previous year</b>
(i) DEAF RBI Payable (Unclaimed) A/c	1.02	0.89
(ii) Acceptances Endorsments & Other Obligations	3.02	2.04
(iii) Income Tax Demand for Various Years	0.03	0.00
<b>Total</b>	<b>4.07</b>	<b>2.93</b>

**f) Payment of DICGC Insurance Premium**

**Amt in Crores**

<b>Sr. No.</b>	<b>Particulars</b>	<b>Current Year</b>	<b>Previous Year</b>
i)	Payment of DICGC Insurance Premium	1.12	1.10
ii)	Arrears in payment of DICGC premium	0.00	0.00

**g) Disclosure of facilities granted to directors and their relatives –Nil**

No any funded or Non Funded loan facility granted to directors and their relatives, Companies or Firms in which they are interested.

**Rajesh P Sardal**  
Chief Executive Officer

**M/s KGB and J Associates.**  
Chartered Accountants

**CA Santosh S. Tase**  
PARTNER M. NO .108925  
FRN 114846W  
UDIN:-22108925ALTDPO1238

Place : Kolhapur

Date : 27/06/2022

## सन २०२२-२३ सालाकरीता केलेले खर्चाचे अंदाजपत्रक

अ. नं.	खात्याचे नांव	सन २०२१-२२	सन २०२१-२२	सन २०२१-२२	सन २०२१-२२	सन २०२२-२३
		सालाकरीता बजेट रु.	प्रत्यक्ष खर्च रु.	कमी खर्च रु.	वास्तु खर्च रु.	करीता मागणी रु.
१	पगार व भत्ते, ग्रा. फंड, भ.नि.कु.नी. खर्च	१००००००००.००	९४९५७५७३.००	५०४२४२७.००	०.००	१००००००००.००
२	ग्रॅज्युईटी खर्च	५५०००००.००	५३२८६९४.००	१७१३०६.००	०.००	५५०००००.००
३	कर्मचारी युनिफॉर्म खर्च	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	नोकर उत्तेजनार्थ बर्खास्त	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	संचालक मंडळ मिटींग फी व प्रवास खर्च	१००००००.००	९५९२८०.००	४०७२०.००	०.००	१००००००.००
६	ऑफिस भाडे, विमा व दिवाचती खर्च	३०००००००.००	२४६२०८८२.००	५३७९९१८.००	०.००	३०००००००.००
७	टपाल तार व टेलीफोन खर्च	२००००००.००	३१३२८१३.००	०.००	११३२८१३.००	३००००००.००
८	लेखा परिक्षण फी	३००००००.००	२८४४५४५.५०	१५५४५४.५०	०.००	३००००००.००
९	प्रसादा व दुरुस्ती खर्च	३५००००००.००	३३९९७०५५.७७	१००२९४४.२३	०.००	३५००००००.००
१०	गेस्ट हाऊस व ऑफिस मेटेनन्स	७५०००००.००	१०८०३०१३.२४	०.००	३३०३०१३.२४	१०००००००.००
११	स्टेशनरी खर्च	२००००००.००	१९१०३६६.७३	८९६३३.२७	०.००	२००००००.००
१२	जाहिरात खर्च	३५०००००.००	६५६२६८६.१०	०.००	३०६२६८६.१०	६५०००००.००
१३	कायदेविषयक खर्च	५०००००.००	१७५९७०.००	३२४०३०.००	०.००	५०००००.००
१४	प्रवास खर्च, पेट्रोल व टॅक्सी भाडे	२५०००००.००	३६०५७०६.००	०.००	११०५७०६.००	३००००००.००
१५	अतिथी खर्च	१५०००००.००	१३६२२०९.५८	१३७७९०.४२	०.००	१५०००००.००
१६	मिटींग खर्च	२५००००.००	६७५०६.००	१८२४९४.००	०.००	२५०००००.००
१७	साधारण सभा समारंभ खर्च	२५००००.००	१०६८०२.००	१४३१९८.००	०.००	२५००००.००
१८	गव्हर्नमेंट सिन्ड्रो. ऑमोर्टायझेशन	१००००००.००	३००९९३.००	६९९००७.००	०.००	१००००००.००
१९	ग्रा. फंड व इन्शुरन्स फंड व्यवस्थापन खर्च	५०००००.००	३९९२८२.००	२००७१८.००	०.००	५०००००.००
२०	लक्ष्मीपूजन टेप रेस्पॉन्शन चार्जेस	२५०००००.००	१५३७९७४.९१	९५२८२५.०९	०.००	२००००००.००
२१	डिपॉझीट इन्शुरन्स प्रिमियम	११००००००.००	११२५३००३.००	०.००	२५३००३.००	१२५०००००.००
२२	व्याजावरील दिलेले रिबेट	३५०००००.००	२०८३३७७.००	१४१६६२३.००	०.००	३५०००००.००
२३	वस्तु व सेवा कर (जी.एस.टी.)	६००००००.००	४३९१६३३.०२	१६०८३६६.९८	०.००	६००००००.००
२४	बँक असो./इन्स्टी/अभिचेसन वर्गणी	३०००००.००	३१३५१६.००	०.००	१३५१६.००	३०००००.००
२५	प्रशिक्षण खर्च	२५००००.००	५३५०.००	२४४६५०.००	०.००	२५००००.००
२६	वाहतुक व मजूरी खर्च	८५०००००.००	९०२७४०२.००	०.००	५२७४०२.००	८५०००००.००
२७	सव्हीस चार्जेस	५५०००००.००	५२७२९४६.०२	२२७०५३.९८	०.००	५५०००००.००
२८	इन्कम टॅक्स खर्च	३०००००००.००	२६३७५०००.००	३६२५०००.००	०.००	३०००००००.००
२९	इतर खर्च	३००००००.००	४३०७३६६.००	०.००	१३०७३६६.००	३००००००.००
	<b>एकूण</b>	<b>२६६५५००००.००</b>	<b>२५५६१२१४५.८७</b>	<b>२१६४३३५९.४७</b>	<b>१०७०५५०५.३४</b>	<b>२७६८०००००.००</b>
	<b>मांडवली खर्च</b>					
१	फर्निचर	१५००००००.००	१७०५१०३.००	५२९४८९७.००	०.००	२०००००००.००
२	कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर	५००००००.००	३७५५१०४.००	१२४४८९६.००	०.००	५००००००.००
३	इमारत बांधकाम	७५०००००.००	०.००	७५०००००.००	०.००	६५०००००.००
४	इलेक्ट्रीफिकेशन	१२५०००००.००	८६१९९१२.००	३८८८०८८.००	०.००	७५०००००.००
५	वाहन	४५०००००.००	१६६९९५.००	४३३३००५.००	०.००	५००००००.००
६	सोलार सिस्टम	१२५०००००.००	९५००५२९.००	२९९९४७१.००	०.००	७५०००००.००
	<b>एकूण</b>	<b>५७००००००.००</b>	<b>३१७३९६४३.००</b>	<b>२५२६०३५७.००</b>	<b>०.००</b>	<b>५१५०००००.००</b>

## व्यवसाय प्रमाणके व इतर माहिती

अ.नं.	तपशील	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२
१)	स्व भांडवल परिपूर्णता प्रमाणांक (CRAR)	१२.६१%	१२.३४%
२)	गुंतवणूक : अ) गुंतवणूकीची पुस्तकी व दर्शनी किंमत १) पुस्तकी २) दर्शनी ब) गुंतवणूकीची बाजारभावाने किंमत	२१४५१.७३ २१४७४.३० २१३६१.४३	२२२५४.६० २२३०१.१० २१६५८.०९
३)	शेअर व डिबेंचर्सचे तारणावर दिलेली कर्ज	नाही	नाही
४)	संचालक त्यांचे नातेवाईक, संबंधित संस्था व कंपन्यांना दिलेली कर्ज अ) प्रत्यक्ष कर्ज ब) बँक गॅरंटी व एल.सी.च्या स्वरूपातील कर्ज	नाही नाही	नाही नाही
५)	ठेवीवर दिलेला सरासरी व्याजदर	६.५१%	५.९४%
६)	एन.पी.ए अ) ढोबळ एन.पी.ए. ब) निव्वळ एन.पी.ए.	९.१०% ४.९५%	८.०६% ४.०६%
७)	लाभप्रदता अ) खेळत्या भांडवलाशी व्याज उत्पन्नाचे प्रमाण ब) खेळत्या भांडवलाशी इतर उत्पन्नाचे प्रमाण क) असेटस्वर मिळालेली उत्पन्नाची टक्केवारी ड) प्रति सेचक व्यवसाय इ) प्रति सेचक नफा	८.४४% १.१२% ०.४७% ४५०.८६ १.३९	७.९७% ०.६१% ०.४३% ४७०.१९ १.३८
८)	एन.पी.ए. व गुंतवणूक घसा-यासाठी केलेली तरतूद अ) एन.पी.ए. तरतूद ब) गुंतवणूक घसारा तरतूद	२६१७.९२ १४.९२	२६१५.३६ १२०.९२
९)	स्टॅन्डर्ड असेटसाठी केलेली तरतूद	२६२.५०	२६२.५०
१०)	विदेशी चलनातील भांडवल व जिदगी	नाही	नाही

## ५७ वर्षातील बँकेचा प्रगतीचा तक्ता

(आकडे लक्षा रूपये)

अ.नं.	वर्षातील	दि.	दि.	दि.	दि.	दि.	दि.	दि.	दि.	दि.	दि.	दि.
१)	आडीट वर्ग	३०/६/८६	'अ'	३१/०३/१५	३१/०३/१६	३१/०३/१७	३१/०३/१८	३१/०३/१९	३१/०३/२०	३१/०३/२१	३१/०३/२२	३१/०३/२३
२)	सामान्य संख्या											
	'अ' वर्ग	५९३५		२२७४९	२३७३३	२४०१४	२४६३२	२८०५९	२४९२३	२५१२३		
	'ब' वर्ग	२०७५४		१२४९६	१३६४३	१३३५२	१३५७६	५५७६	४५०९	४५६०		
३)	स्वतःचे भाग मॉड्यल	२२.२५		१९६९.८०	२१५८.३१	२३२९.८२	२५६२.४५	३४१५.६६	३५३५.५८	३५४५.९८		
	शिवाय फंड	३०.०५		८८५.६२	९८७.७८	१०८५.१३	११६६.१८	१२६६.९८	१३९०.२६	१४७३.८६		
	इतर फंडस्	६४.७२		४२८५.६२	४२५०.८७	५३१२.७१	५४९२.५९	५५२१.७९	५५१६.८२	६१९१.६०		
	एकुण	११७.०२		७१४१.०४	७३९६.९६	८७२७.६६	९१४३.१४	१०२०४.४३	१०४४२.६३	११२११.४४		
४)	डेवी	१०५४.८६		६६९६९.१७	६८२५९.४९	७५१४५.३४	७८०२८.३१	८४४८२.०७	९३४८१.४९	९३८५४.८५		
५)	मुलवणक	२६८.८७		१०१३७.३३	१०१३७.३३	२६६७१.०८	२६६७१.०८	२६६७१.०८	२६६७१.०८	२६६७१.०८		
६)	संगे वर्ग	६७०.४१		१६६८९.६६	१६६८९.६६	१६६८९.६६	१६६८९.६६	१६६८९.६६	१६६८९.६६	१६६८९.६६		
७)	एकुण प्राप्ती	१३१.६६		२६७५.५४	२६७५.५४	२६७५.५४	२६७५.५४	२६७५.५४	२६७५.५४	२६७५.५४		
८)	एकुण खर्च	१२२.१४		७७६३.११	७७६३.११	७७६३.११	७७६३.११	७७६३.११	७७६३.११	७७६३.११		
९)	निव्वळ सफा	९.५२		९१.२४	९१.२४	९१.२४	९१.२४	९१.२४	९१.२४	९१.२४		
१०)	छेळते मॉड्यल	१२२३.७३		७९२५३.७१	७७८८९.२४	८६११७.४५	८९२११.८१	९६२५८.६७	१०४८९८.३०	१०६७३५.७०		
११)	विव्हीडंड	१५.७६		१०%	१०%	१०%	१०%	१०%	१०%	१०%		



## सभासद प्रशिक्षण

### ठेवी व आयकर कायदा तरतूदी

#### ठेव खात्यावरील व्याजातून टॅक्स कापून घेणे (टीडीएस)

फायनान्स बील १९९५ ने इंडियन इन्कमटॅक्स अॅक्टच्या सेक्शन १९४ अ मध्ये दुरुस्ती करून ठेवीवर दिलेल्या व्याजातून टॅक्स वजा करून इन्कमटॅक्स खात्याकडे पाठविण्याची सक्ती बँकांवर करण्यात आली आहे. टॅक्स डिडक्शन अँट सोर्स करण्यासाठी खालील बाबी महत्वाचे आहेत.

- १) टी.डी.एस. योजना ही मुदतीच्या ठेवीनाच लागू आहे.
- २) व्यक्ति, संयुक्त, संस्थेची, कंपन्यांची खाती यांना ही योजना लागू आहे.
- ३) एकाच व्यक्तीचे (संस्थेचे) नावे बँकेच्या सर्व शाखांमधील असलेल्या सर्व मुदत ठेवीचा एकत्रितपणे विचार करून आयकर नियमानुसार एका आर्थिक वर्षातील एकूण व्याजाची रक्कम जर रु. ४०,०००/- त्यापेक्षा जास्त होत असेल तर त्यातून टॅक्सची वजावट करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा रु. ५०,०००/- आहे.
- ४) मुदत ठेवीवरील व्याजाचा विचार करताना त्या व्यक्तीच्या बचत खात्यावरील व्याजाचा विचार करणेचा नाही.
- ५) मुदत ठेवीमध्ये मासिक व्याज योजना, कॅश सर्टिफिकेट्स क्युमुलेटीव्ह डिपॉझीट इ. चा समावेश होतो.
- ६) शैक्षणिक संस्था (ज्यांना इन्कमटॅक्स सवलत आहे) सार्वजनिक धर्मादाय संस्था (ज्या इन्कमटॅक्स अॅक्टच्या कलम ११-अन्वये सुट दिलेली आहे.) ग्रामपंचायत, नगरपालिका, लोकल बॉडीज यांच्या ठेवींना टॅक्स वजावटीची योजना लागू नाही. मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारचे डिक्लोरेशन घेणे आवश्यक आहे. अशा संस्थांनी १५ एच मध्ये दोन प्रतिमध्ये डिक्लोरेशन दिले पाहिजे.
- ७) जर मुदत ठेवीदाराने १५ जी मध्ये ज्येष्ठ नागरिकाने १५ एच मध्ये डिक्लोरेशन दिले तर त्यांचे व्याजातून टॅक्स कापून घेण्याची गरज नाही. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी असे डिक्लोरेशन घेतले पाहिजे. शेती उत्पन्नास प्राप्तीकर नसलेले खातेदारांच्या ठेवी शेती उत्पन्नातील असतील त्यांचा फॉर्म ६०, ६१ भरून घ्यावा. टॅक्स कपात करून नये. इतरांचे बाबतीत रु. ४०,०००/- पेक्षा जास्त झाल्यास १०% प्रमाणे टॅक्स वजावट करून, प्राप्तीकर खात्यास पाठवावा.
- ८) अज्ञान पालकाचे खाते व पालकाचे खाते स्वतंत्र असतील त्यावेळी मुदत ठेव खाते यांचा व्याजासाठी संयुक्तपणे विचार करण्याचे कारण नाही.
- ९) जर ठेवीदाराचे पॅनकार्ड नसेल तर २०% इतका टॅक्स आयकर विभागाचे नियमाने कपात होतो.

#### टॅक्स केव्हा कापावयाचा ?

- १) ज्यावेळी व्याज खात्यावर जमा केले जाईल.
- २) जेव्हा व्याजाची रक्कम रोख, किंवा ड्राफ्टने दिली जाईल.
- ३) जर व्याज अनामत खात्यावर जमा केले तरी कपात करावयाचे आहे. टॅक्स कपात केल्यानंतर पुढील महिन्याच्या एका आठवड्यात भरणा करावी. खातेदारास फॉर्म १६ अ मध्ये टॅक्स डिडक्शन सर्टीफिकेट देण्यात यावे.

#### मुदतपूर्व ठेवी परत करणे

##### मुदतीच्या ठेवीमध्ये खाती ठेवी येतात

- |             |              |
|-------------|--------------|
| १) मुदत ठेव | २) दामटुप्पट |
| ३) दामदिडपट | ४) रिकरिंग   |
| ५) पियमी    |              |

या ठेवींना विशिष्ट मुदत असते. मुदती ठेव ठेवत असताना बँक व ठेवीदार यांच्यात करार झालेला असतो. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या ठेवी घेतल्यानंतर त्याची गुंतवणूक दिर्घ मुदतीच्या कजांत सर्वसाधारणपणे करते.

व्यक्ती व अविभक्त कुटुंबातील ठेवीशिवाय इतरांच्या मोठ्या रकमांच्या ठेवी मुदतपूर्ण परत करण्यास नकार देण्याचे स्वातंत्र्य बँकांना आहे. तथापी सध्या मुदतपूर्ण ठेव परत करत असताना, मुदत ठेवीचे संपलेल्या मुदतीस असणाऱ्या व्याज दरातून १% दंड व्याज कपात करून होणारे

व्याजदराने मुदत ठेव परत करता येईल.

मात्र काही बँका सणांचे, वर्धापन दिनाचे औचित्य ठेवून जादा व्याजाची ठेवी बाजारात आणतात त्याचा कालावधी १५ ते २४ महिने असतो. अशा ठेवी विशिष्ट प्रकारच्या असल्याने त्या मुदतपूर्व करताना बचत ठेवीच्या दराने व्याज देतात. कारण अशा लॉच करताना त्या ठेवीच्या नियमातच असा नियम नमुद केलेला असतो.

## इन ऑपरेटीव्ह व अनक्लेमड ठेवी

बँकामध्ये खाती उघडल्यानंतर त्यावर व्यवहार होणे अपेक्षित असते. कारण बँकींग व्यवहाराची सवय लागणे हा मुलभूत उद्देश आहे.

मध्यंतरी पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत भारतात झिरो बॅलन्सने बँकांची कोट्यावधी खाती उघडली परंतु या खात्यावर व्यवहार झाले नाहीत. थोडक्यात ही खाती इनऑपरेटिव्ह झाली आहे.

राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकात अशा इनऑपरेटिव्ह खाती झाली की त्यावर भरपूर इन्सिडेंशल चार्जेस लावले जातात. सहकारी बँकींग व्यवसायात/बँकात उघडलेली बहुतांश खाती कारणाने उघडली जातात. उदा.

- १) कर्ज काढण्यासाठी बचत खाते उघडणे.
- २) सोनेतारण कर्जासाठी खाते उघडणे.
- ३) जामिनदार होण्यासाठी खाते उघडणे.

अशी उघडलेली खाती तात्पुरती असतात त्यावर होणारे व्यवहार मर्यादित असतात. खाते उघडण्याचे कारण संपले की ही खाती वर्धानुवर्षे तशीच राहतात. अशा खात्यांची संख्या जिल्हा मध्यवर्ती बँका / नागरी सहकारी बँका व पतसंस्था मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खात्यावर व्यवहार होणेसाठी बँकाकडून / बँकाकडून / पतसंस्थांकडून फारसा प्रयत्न होत नाही. कारण याबाबतीत बँक कर्मचारी उदासिन असतात. काही बँक शाखाचे उद्घाटन होताना काही खातेदार स्थानिक लोकांच्या आग्रहाखालु ठेवी ठेवतात. त्यामध्ये मात्र काही ठेवीदारांच्या लक्षात न राहिल्या अशा ठेवी वर्धानुवर्षे अनक्लेमड राहतात. काही वर्षांनी ठेवीदार परगावी जातात व त्यांचा पत्ताही मिळत नाही. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीमध्ये बहुतांश बँकामध्ये अशा मोठ्या प्रमाणावर ठेवी आढळल्या. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने अनक्लेमड ठेवीबाबत सूचना दिल्या आहेत.

### १) इन ऑपरेटिव्ह खात्याबाबत :

ज्या बचत / चालू खात्यावर ३ वर्षांत एकही व्यवहार झाला नसेल अशी खाती इनऑपरेटिव्ह म्हणून स्वतंत्र काढण्यात यावीत.

या खात्यावर बँकांनी दरसहामाही टेरारिक इन्सिडेंशल चार्जेस (प्रत्येक बँकेच्या धोरणानुसार) खात्यावर नावे लिहावेत. अशी चार्जेस नावे लिहून १० वर्षांनंतर काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करावी लागते.

### २) अनक्लेमड खात्याबाबत :

जी इनऑपरेटिव्ह खात्यावर १० वर्षांनंतर शिल्लक रक्कम राहिल्यास ते खाते अनक्लेमड समजले जाते. त्याचप्रमाणे एखाद्या मुदतठेवीची मुदत संपूर्ण १० वर्षे पूर्ण झाली असतील व बँकेने पाठपुरावा प्रयत्न करूनही ठेवीदार मिळून येत नसेल किंवा पत्ता मिळत नसेल तर असे खाते अनक्लेमड म्हणून समजण्यात येते. अशी खाती स्वतंत्र काढून त्या खात्यावरील शिल्लक ठेव रक्कम यादीसह मुख्य कार्यालयाकडे पाठवून मुख्य कार्यालयामार्फत रिझर्व्ह बँकेस पाठवावी लागते.

### ठेव तारण कर्ज व्यवहार

बँकात ठेवीदारांना ठेवीचे तारणावर कर्ज देण्याची सुविधा आहे. ही सुविधा बचत ठेव / चालू ठेव खाते सोडून इतर सर्व खात्यावर दिली जाते.

मुदती ठेवी, रिकारिंग ठेवी, पिप्पी ठेवी तसेच अन्य विविध योजनेच्या ठेवीवर ८०% ते ८५% पर्यंत कर्ज दिले जाते.

### ठेवीवर तारण कर्जास कोणते नियम आहेत?

- 1) ठेवतारण कर्जासाठी विहित नमुन्यात अर्ज दिला पाहिजे.
- 2) ठेव पावती बेचन करून दिली पाहिजे.
- 3) ठेव तारण कर्ज दिलेनंतर बँक आपल्याकडे ठेवपावती ठेऊन घेते व ग्राहकास पोहोचपत्र देते.

### ठेवतारण कर्जाचा कालावधी :

ठेवतारण कर्ज हे ठेवीदार तात्पुरत्या अडचणीसाठी घेत असतो ते कर्ज एक वर्षात फेडावे असा संकेत आहे. परंतु कर्जदारास शक्य न झाल्यास कर्जाचा कालावधी ठेवीच्या मुदतीपर्यंत असतो.

### ठेवतारण कर्जाचा व्याजदर :

ठेवीच्या तारणावर दिलेल्या कर्जाचा व्याजदर हा ठेवीच्या व्याजदरापेक्षा १% जादा असतो. व्याजाची आकारणी दरमहा खात्यावर चढवून केली जाते.

### ठेवतारण कर्ज मुदतीत न भरल्यास ?

ठेवतारण कर्ज घेणाऱ्या कर्जदाराचे ठेवीच्या तारखेपर्यंत कर्ज न भरल्यास किंवा बँकेत वेळून कार्यवाही न केल्यास बँक ठेवीची व्याजासह होणारी रक्कम कर्जखाती जमा करून प्रथम कर्ज निरंक करून घेणे उर्वरित रक्कम ठेवीदाराचे बचतखाती जमा करते.

### ठेवीचे तारणावर कॅश क्रेडीट सुविधा :

बऱ्याच बँका ठेवीदारांना ठेवीच्या तारणावर ८० ते ८५ % इतपत रकमेची कॅश क्रेडीट सुविधा देत असते.

- 1) सदर सुविधेत कॅश क्रेडीट मर्यादा मंजूर करण्यात येते.
- 2) या मंजूर मर्यादेतील व्यवहारासाठी कर्जदारास एक चेकबुक दिले जाते.
- 3) या कॅश क्रेडीट खात्यावर चेकच्या सहाय्याने व्यवहार करता येतात.
- 4) कर्जावरील व्याजाचा दर ठेवीवरील व्याजदरापेक्षा १ % जादा असतो.
- 5) कर्जासाठी कर्ज मागणी अर्ज, वचनचिठ्ठी व बेचनपत्र घेतले जाते.
- 6) ठेवीची पावती डिसचार्ज करून बँक दसरी ठेवते.
- 7) मंजूर मर्यादेपेक्षा जास्त उचल खात्यावर होणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते.
- 8) दरमहा व्याजाची आकारणी करून ते व्याज खात्यावर चढवले जाते.
- 9) ठेवीची मुदत संपताच या कर्जाची मुदत संपते मुदत संपताच बँक ठेवीच्या व्याजासह होणारी रक्कम प्रथम कर्जखाती जमा करून राहिलेली रक्कम ठेवीदाराचे बचत खाती जमा केली जाते.
- 10) सदर कॅश क्रेडीट कर्ज खात्यावर ठेवीची मुदत संपेपर्यंत फितीही वेळा व्यवहार करता येतात. खात्यावर वेळोवेळी रकमा भरून पुन्हा कॅश क्रेडीट लिमिटाचा वापर करून उचल करता येते.

### ठेवतारण कर्जाबाबत महत्वाच्या बाबी :

- 1) ठेवतारण कर्ज मंजूर करण्याचा अधिकार शाखाप्रमुख यांना आहे.
- 2) ठेवतारण कर्ज अदा करण्यापूर्वी ठेव पावती रिव्हेन्यु स्टॅम्पवर ठेवीदारांची सही घेऊन डिसचार्ज करून शाखाप्रमुख यांनी घ्यावी. ठेव पावतीशिवाय कर्ज अदा करू नये.

- ३) ठेव पावती दमरी ठेवून घेतलेबाबत ग्राहकास पोहोच पावती दिली पाहिजे.
- ४) ठेव तारण कर्जात गैरव्यवहार होण्याची शक्यता असलेने मुख्यालयाने अगर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवतारण कर्जाच्या रूजवाती घेतल्या पाहिजेत.
- ५) कोणत्याही बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या ठेव पावत्या स्वतःकडे ठेवून घेऊ नयेत.
- ६) ठेव पावत्या ग्राहकांच्या ताब्यात दिल्याची सही दमरी असावी.
- ७) ठेवतारण कर्जासाठी ठेवीदाराने स्वतः बँकेत येवून कार्यवाही केली पाहिजे. ति-हार्डत व्यक्तीजवळ ठेवपावती सद्दा करून देवू नयेत.
- ८) पेन्शन ठेव बोजनेवरील ठेवीस ठेवतारण कर्ज देताना पुढील दरमहाची व्याजाची रकम कर्जात जमा करावी.
- ९) ठेव तारण कर्जाची तपासणी करताना तपासणी अधिकारी यांनी ठेव फॉर्म व ठेवतारण कर्ज अर्ज, ठेव पावतीवरील सद्दाची पडताळणी करावी.
- १०) ठेवतारण कर्जाची मॅनुअली ठेवतारण कर्ज रजिस्टरला नोंद करणे आवश्यक आहे. ठेवतारण कर्जाचे रजिस्टर दरमहा जुळत असल्याची खात्री करावी.
- ११) ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीदार यांना शाखेत बोलावून ठेवतारण कर्ज निरंक करून घेण्यात यावे.
- १२) ठेवतारण कर्जाची फाईल (मुळ ठेव पावत्या असल्याने) ही शाखाप्रमुख यांनी स्वतःची कस्टडीत ठेवावी.
- १३) ठेवतारण कर्ज निरंक करताना ठेवीदारस दिलेली पोहोच मागून घ्यावी व ठेवतारण अर्जास जोडून ठेवावी.
- १४) रिकारिंग किंवा पिप्पी ठेवीचे तारणवरील ठेव तारण कर्ज मुदत संपताच ठेवीदाराने समक्ष बँकेत येवून ठेवीचे खाते बंद करून ठेवतारण कर्ज निरंक करणे आवश्यक आहे.
- १५) रिकारिंग किंवा पिप्पी ठेवतारण कर्ज दिल्यानंतर पासबुकावर लाल शाईने शेरा नमुद केला पाहिजे.



बँकेचे अध्याक्ष मा.निपुण कोरे यांची सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन येथी संजय पाचपोर यांनी हेड ऑफिस, वसणानगर येथे सदिच्छा भेट दिली तो प्रसंग.



बँकेच्या स्वातंत्रीत राखडा मार्केट पाई, सांगली उद्घाटन प्रसंगी बँकेचे अध्याक्ष मा.निपुण कोरे, ज्ञा.चेअरमन मा.उत्तम पाटील, सांगलीचे मा.महापौर श्री.सुरेश पाटील, जिल्हा संचालक मा.प्रमोद कोरे, जूनर संचालक व उपस्थित मान्यवर.



श्री वारणा सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या अध्यक्षपदी मा. विश्वेश कोरे यांची निवड झालेबद्दल बँकेचे उपाध्यक्ष मा. उत्तम पाटील यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित बँकेचे अध्यक्ष मा. निपुण कोरे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राजेश सार्दळ, तसेच व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य मा.अॅड.महादेव हिंदूराव चावरे, मा. आण्णासाहेब जिजाप्पा देसाई व मा. सी.ए. सुनिल नागावकर .



बँकेच्या स्थलांतरीत शाखा गुलटेकडी, पुणे उद्घाटन प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष मा. उत्तम पाटील, सहकार भारतीचे संस्थापक तसेच विझव्हॅ बँकेचे संचालक मा.सतिशजी भराटे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राजेश सार्दळ तसेच इतर संचालक व उपस्थित मान्यवर.



सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा. संजय पाचपोर, राज्य संघटन मंत्री मा. संजय परमणे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणेचे मा. डॉ. सुजित निलेगावकर, श्री.प्रशांत कुलकर्णी यांनी श्री वारणा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. बँकेचे अध्यक्ष मा.निपुण कोरे यांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी सर्व मान्यवरांनी बँकेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. बँकींग क्षेत्रात भविष्यात येणारी आव्हाने तसेच अडोअडचणी याबाबत सविस्तर चर्चा झाली.



श्री वारणा सहकारी बँकेच्या मांगले शाखेचा नवीन इमारतीत स्थलांतराचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष मा.निपुण कोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मा.उत्तम पाटील, मा.अभिजीत पाटील इतर संचालक व उपस्थित मान्यवर.

आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला  
'अर्थ' देणारी बँक.... सुवर्णमहोत्सवी

# वारणा बँक



सहकारमहर्षि  
स्व. तात्यासाहेब कोरे



सोने तारण कॅश क्रेडिट/  
ओव्हर ड्राफ्ट  
८.५०%



सोने तारण शेती  
कारणाकरिता मुदती कर्ज  
८.५०% मुदत ५ वर्षे



कमर्शियल वाहन तारण कर्ज  
\* नवीन कमर्शियल वाहन  
खरेदीकरिता व्याजदर ८.५०%



वाहन तारण कर्ज  
\* नवीन दुचाकी, थ्री व्हीलर/  
फोर-व्हीलर वाहन खरेदीकरिता ८.५०%



वास्तू गृहकर्ज योजना  
७० लाखपेक्षा जास्त घनतास व्याजदर ८.५०%  
७० लाखपेक्षा कमीस व्याजदर ८.४०%



आकर्षक ठेव योजना

अधिक माहिती करिता नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा.

\* अटी व नियम लागू

प्रेषक :

मा. निपुणराव वि. कोरे (वेअरमन)

BOOK-POST

प्रति,



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

प्रधान कार्यालय : वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापुर

फोन : ०२३२८-२२४२८६/२२४२८७